

To,
The General Manager,
(Listing & Corporate Relations)
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001.

Dear Sir/ Madam,

<u>Ref:</u> Autoriders International Limited (Scrip Code: 512277)

<u>Subject:</u> Submission of Newspaper Copies of publication of Un-audited Financial Results of the Company for the Third quarter ended on December 31, 2021.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published an Extract of Statement of Un-audited Standalone Financial Results of the Company for the Third quarter ended on December 31, 2021, which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at their meeting held on *Monday, February 14, 2022*.

The said financial results have been published in 'Free Press Journal' (English Newspaper) edition dated 16/02/2022 & in 'Navshakti' (Marathi newspaper) edition dated 16/02/2022. Also, the corrigendum to Newspaper Publication of financial results have been published in 'Free Press Journal' (English Newspaper) edition dated 17/02/2022 & in 'Navshakti' (Marathi newspaper) edition dated 17/02/2022.

Further, in pursuance of Regulation 30 read with Part A of Schedule III enclosed herewith please find below the copy of Newspaper articles as published in abovementioned newspapers.

Kindly take the above on record and oblige

Thanking you,

For and on behalf of Autoriders International Limited

Sweety D. Dhumal

Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Date: 17.02.2022

Encl: As above

NOTICE NAME OF THE COMPANY: TATA STEEL LIMITED REGD OFFICE: "BOMBAY HOUSE", 24 HOMI MODI STREET, FORT, MUMBAI-

Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities have been ost / mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at it's registered office within 15 days rom this date, else the company will proceed to issue duplicate certificate[s] – withou DISTINCTIVE NUMBERS NAME OF THE

KIND & FACE NO. OF NO. OF HOLDER[S] VALUE OF SECURTIES | SECURITIES 374053506 - 374053540 EQUITY OF F.V RS 10.00 BIRODA MUKHI - DECE 16/02/2022 GOLAK MUKHI, BIRODA MUKHI-Decd JAMSHEDPUR

R. J. SHAH AND COMPANY LIMITED

Registered Office: MAHUL ROAD, ANTOP HILL, MUMBAI 400037 Cin No. L45202MH1957PLC010986 Telephone No. 022-24148081 • Fax No. 022-24149242

Email Id: rjshah_191@hotmail.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021.

		(RS. III Laus)
Particulars	Quarter ended 31.12.2021 (Unaudited)	Nine months ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)
Total income from operations	38.60	142.77	60.03
Net Profit/ (Loss) for the Period before tax, Exceptional and/or Extra-ordinary items	2.81	42.63	23.12
Net Profit/ (Loss) for the Period before tax, after Exceptional and/or Extra-ordinary items	2.81	42.63	23.12
Net Profit / (Loss) for the period after Tax after Exceptional and/or Extra-ordinary items	0.43	29.10	17.20
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income after Tax)	0.43	29.10	17.20
Equity Share Capital	28.01	28.01	28.01
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	0	0	0
Earning Per Share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations			
Basic : (In Rs.) Diluted : (In Rs.)	0.15 0.15	10.39 10.39	6.14 6.14
Notes :			

Notes :

- 1)The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine Months Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of the Quarterly/Yearly Fianancial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com).
- 2: The above financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held or 14th February 2022.

For B.I. SHAH AND COMPANY LIMITED

Place: Mumbai Date: 14th February, 2022

Ms. Kalindi R. Shal MANAGING DIRECTOR Din No. 00402482

SHIVA SUITINGS LIMITED Regd. Off.: 384-M. Dabholkar Wadi. 3rd Floor, Kalbadevi Road, Mumbai - 400 002. CIN: L17110MY1985PLC038265 STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DEC. 2021

	QL	JAKIEK	ENDEL	31ST L	DEC, 202	xceptEPS	
0-		Oua	rter Ended		· `	Year ended	
Sr No	Particulars			04.40.0000		ths ended	
INO		31.12.2021 Unaudited	30.09.2021 Unaudited	31.12.2020 Audited	31.12.2021 Unaudited	31.12.2020 Audited	31.03.2021 Audited
1	REVENUE FROM						
2	OPERATIONS (A) NET SALES/						
-	INCOME FROM						
	OPERATIONS	49.34	113.15	92.77	188.94	333.21	371.75
	(B) OTHER INCOME	-	0.21	0.13	0.21	0.24	0.70
	FROM						
3	OPERATIONS EXPENSES	49.34	113.36	92.90	189.15	333.45	372.45
J	(A) COST OF						
	MATERIALS						
	(B) PURCHASES	52.12	91.89	85.05	168.36	306.91	340.57
	(C) (INCREASE) /	32.12	31.03	00.00	100.00	300.51	040.07
	DECREASE IN		4.48	(4.22)	4.48	(0.57)	(2.20)
	STOCK IN TRADE (D) DEPRECIATION		4.40	(1.33)	4.40	(0.57)	(2.20)
	(E) EMPLOYEE						
	BENEFIT EXPENSES (F) OTHER	1.52	3.66	1.34	6.66	3.84	5.33
	EXPENDITURE	0.56	5.79	4.46	6.84	8.68	17.70
	(G) Finance costs					.	
4	TOTAL EXPENSES PROFIT / (LOSS)	54.20	105.82	89.52	186.34	318.86	361.40
1	FROM ORDINARY						
	ACTIVITIES						
	BEFORE FINANCE COSTS &						
	EXCEPTIONAL						
_	ITEMS (3-4)	(4.86)	7.54	3.38	2.81	14.59	11.05
5	PROFIT / (LOSS) AFTER FINANCE						
	COSTS AND						
	BEFORE EXCEPTIONAL						
	ITEMS (4-5)	(4.86)	7.54	3.38	2.81	14.59	11.05
6	EXCEPTIONAL	, ,					
7	ITEMS PROFIT / (LOSS)						
'	FROM ORDINARY						
	ACTIVITIES	(4.00)	7.54	0.00	0.04	44.50	44.05
8	BEFORE TAX (6-7) PROVISION FOR	(4.86)	7.54	3.38	2.81	14.59	11.05
٠	TAX						
	(A) PROVISION FOR CURRENT						
	TAX	(0.97)	1.51	0.68	0.57	2.92	1.84
	(B) PROVISION	` ′					
	FOR DEFERED TAX		_				
	C) MAT CREDIT						
,	ENTITLEMENT			-	-	-	1.15
9	TOTAL TAX EXPENSES	(0.97)	1.51	0.68	0.57	2.92	2.99
10	NET PROFIT	(5.5.7)					
	AFTER TAX FROM ORDINARY						
	ACTIVITIES (8-9)	(3.89)	6.03	2.70	2.24	11.67	8.06
11	EXTRAORDINARY	`					
12	ITEMS NET PROFIT		-				
12	AFTER TAX FOR						
	THE PERIOD	(2.00)	0.00	0.70	0.04	44.07	0.00
13	(10-11) OTHER	(3.89)	6.03	2.70	2.24	11.67	8.06
	COMPREHENSIVE						
14	INCOME / (LOSS) TOTAL	-	-	-	-	-	-
14	COMPREHENSIVE						
	INCOME / (LOSS)						
	AFTER TAXES (12+13)	(3.89)	6.03	2.70	2.24	11.67	8.06
15	PAID UP EQUITY	(3.69)	0.03	2.70	2.24	11.07	0.00
	SHARE CAPITAL						
	(Face Value of Rs.10/- each)	155.04	155.04	155.04	155.04	155.04	155.04
16	RESERVES	100.04	100.04	100.04	100.04	100.04	100.04
	(Excluding						
	Revaluation Reserves)	_	_		_	_	_
17	EARNING PER						
	SHARE (Not						
	Annualised, Face Value Rs.10/- each)				_	_	_
	(A) BASIC AND						
	DILUTED EPS (Rs.)						
	(Before extraodrdinary						
	items)	(0.25)	0.39	0.17	0.14	0.75	0.52
	(B) BASIC AND DILUTED EPS (Rs.)						
	(After extraodrdinary						

These financial results have been prepared in accordance with IND AS and the recognition are measurement principles laid down in Ind AS-34 Interim financial reporting prescribed under

0.39

(0.25)

14.02.2022

Date: 14.02.2022

0.17

0.14

0.75

- section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder. The Statutory Auditors have carried out limited review of the Un-audited financial results of the Un-audited financial results
- Company for the guarter and nine months ended 31st Dec,2021 The above financial results for the quarter ended 31st Dec. 2021 were reviewed by the Audi ommittee and thereafter taken on record by the Board of Directors in its meeting held or
- As per the requirements of Ind AS no disclosure is required as the Company is operating in only one segment i.e Textiles
- Previous years figures have been re-grouped and re-classified wherever necessary to make the

By the Order of Boar For SHIVA SUITINGS LIMITED

TATA STEEL LIMITED Read, Office: 24, HOMI MODI STREET, FORT, MUMBAI-40001 (MAHARASHTRA)

Notice is hereby given that the certificates for the undermentione securities of the Company have been lost /mislaid and the holders of the said securities /applicants have applied to the Company to issue duplicate

Any person who has a claim in respect of the said securities should lodg such claim withthe Company at it's Registered Office within 15 days from his date, else the Company will proceed to issued duplicate certificate without further intmation.

Name of Holders :	Kind of Securities & Face Value	No. of Shares	Distintcive Nos.
Akshay Nitin Mehta Rekha Nitin Mehta	Shares Rs.10/-	50 10 5 1 1 20	88661531 - 88661580 326937402-326937411 326937412-326937416 326937417-326937417 326937418-326937418 232530430-232530449 232530450-232530450
lace:D/52,HastirajSociety,		Name	of Holders/ Applicants

AUTORIDERS INTERNATIONAL LIMITED

4A, Vikas Centre, S. V. Road, Santacruz-West, Mumbai-400 054. Tel.No. 022 - 42705201/ 02 Fax No. 022 - 66944057

CIN: L70120MH1985PLC037017

194.21

194.21

49.01

39.63

39.63

) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting

held on 14th February, 2022.

Provision for taxation for current and deferred taxes shall be considered at the year end
of the SEBI (listing obligation and disclosure requirements) Regulation 2015. The full format of the quarterly mancial results filled with Bombay Stock Exchange under regulation 33
of the SEBI (listing obligation and disclosure requirements) Regulation 2015. The full format of the quarterly and Annual Financial

Results are available on the Stock Exchange websites and as well as on the Company website www.autoridersrentacar.com

TERRAFORM REALSTATE LIMITED

Regd. Office: Godrej Coliseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: + 91 (22) 62704900. CIN: L27200MH1985PLC035841 Web: www. Terraformrealstate.com: E-mail: secretarial@Verraformrealty.com

Extract of Unaudited Financial Result for the Quarter Ended 31st December, 2021

Unaudited

(0.31)

(0.31)

(0.31)

50.00

(0.60)

The above is an extract of the detailed Un-Audited financial Results for the quarter ended December 31, 202 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the quarter December 31, 2021 are available on the Stock

The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised Accounting

Figures for the Previous period have been regrouped and rearranged wherever necessary to conform to currently

OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD

Regd. Office: 42 Gopal Bhavan, 199 Princess Street, Mumbai - 400 002

Email: compliance@corporatementors.in Website: www.Corporatementors.in CIN No. L65990MH1984PLC033825 Tel. No. 22093908

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021

(a) The above is an extract of the detailed format of financial statement results for the quarte ended 31.12.2021 filed with the stock exchanges under regulation 33 of the LODF Regulations. The full format of the financial result are available on the website of BSE and CSE $at www.bsein dia.com \, respectively \, and \, on \, Company's \, website \, at \, www.corporatementors. in \,$ b) The above result were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of

Extracts of Unaudited Financial results for the quarter ended on December 31, 2021

7144.03

283.26

283.26

Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each) | 12334375 | 12334375 | 12334375 | 12334375 | 12334375 | 12334375 |

3.27

Quarter ended 1.12.2021 31.12.2020

6436.53

261.91

261.91

216.07

6.21

6.21

Ended

3.62

(5.41)

(5.41)

300.66

(0.18)

For OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTDSd/-

Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.terraformrealstate.com The aforesaid financial results have been reviewed by the Audit Committee and subseqently approved by the

Board of Directors of the Company at their meeting held on 14th February, 2022.

) The figures of the previous period have been regrouped / rearranged wherever considered necessary

NDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021. (Rs.in Lacs)

3 Months Ended

95.92

95.92

49.01

19.57

19.57

9 Months Ended Year End

210.96 (181.19) (200.57

210.96 | (181.19) | (211.73

49.01

(36.97)

(36.97)

49.01

(43.20

31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.03.202

49.01

(43.04)

(43.04)

For AUTORIDERS INTERNATIONAL LIMITED

Maneka Mulchandani Director

Unaudited

0.00

(0.26)

(0.26)

(0.26)

50.00

(0.05)

For and on behalf of the Board of Directors of

Ended

31.12.2021 | 31.12.2020 | 31.03.2021

5.36

3.06

3.06

0.10

REGD. OFFICE: 101, 1ST FLOOR, MANGAL DISHA NR. GURUGANGESHWAR TEMPLE.6TH ROAD KHAR (WEST), MUMBAI-400052

Email: nitin.shah@metroglobal.in

Quarter ended ended Year Ended 31.12.2021 31.12.2020 31.03.2021 31.03.2021

270.17

270.17

224.33

774.34

6.28

6.28

Quarter ended

7144.03

277.74

277.74

180.87

3.22

3.22

Pawan KR Agarwa Directo

(Rs.in lacs except EPS Data

6436.52 25380.25 25390.59

945.76

699.75

24.23

945.76 958.79

30097.99 29999.88

958.79

(DIN: 00556417)

300.66

(Unaudited) (Unaudited)

Terraform Realstate Limite

Uday Mota (Director: DIN - 08635338)

(Rs. in Lakhs except EPS)

31-03-2021

Audited

0.00

(4.89)

(4.89)

(3.83)

50.00

(0.77)

(₹ in Lacs) Previous

Year ended

(Audited)

12.41

8.25

0.27

300.66

Place : Mumbai

Jnaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | 1.104.10 777.17 556.82 2280.48 1345.32 2,003.59

(8.44)

(8.44)

49.01

(1.72) (1.72)

31-12-2021 30-09-2021 31-12-2020

Unaudited

0.00

(0.68)

(0.68)

(0.68)

50.00

(0.14)

Bapubhai Vashi Road, Vile Parle (West)

1umbai-400056 Date: 16-02-2022

PARTICULARS

1 Net Sales/Income from Operations 2 Profit/(Loss) from ordinary activities after tax

Paid up Equity Share Capital (Face Value of Share Rs. 10 each)

Reserves Excluding Revaluation Reserve as pe per Balance Sheet of previous accounting vea

Basic & Diluted EPS before extra ordinary items

Basic & Diluted EPS after extra ordinary items

Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

Other Equity excluding Revaluation Reserve (as shown in the Balance Sheet of previous year)

(for continuing and discontinuing operations)

practices and policies to the extent possible

Particulars

(after exceptional and/ or extraordinary items)

(comprising profit/(loss) for the period (after tax)

and other comprehensive income (after tax))

Earnings per share ((before & after extraordinary

Directors at their respective meetings held on 15.02.2022

Total comprehensive income for the period

Net profit/(loss) for the period (before tax exceptional and/ or extraordinary items)

Net profit/(loss) for the period after tax

items) Face Value of Rs. 10/- each)

METROGLOBAL LIMITED

CIN NO: L21010MH1992PLC069527

Particulars

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)

Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuin and discontinued operations) (Including other

1 Total income from operations

Paid up Equity Share Capital

Basic

Notes:

Diluted

Mumbai, 15.02.2022

Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax

comprehensive income)

Diluted

0.52

DIRECTOR

Earnings Per Share (of Rs.10/- each)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Equity Share Capital

Basic / Diluted EPS

Place: Mumbai

Net Profit / (Loss) for the period after tax

3 Other Comprehensive Income

4 | Total Comprehensive Income

Earnings Per Share (EPS)

) The Company has only one segment

Place: MUMBAI

Dated: 14 February, 2022

Akshav Nitin Mehta Rekha Nitin Mehta

Public Notice

agreed to purchase the Undermentioned TDR and instructed me to investigate the title of TDR Owned by 1)Mr. Santosh B. Bhagat 2)Mr Nagesh B. Bhagat 3)Smt. Prabhavati Ramesh Patil & 4)Smt. Vandano Ranchod Patil, all residing at Village Chavindra, Taluka Bhiwandi, Dist Thane; to ALL THAT PARTS AND PARCELS of F.S.I./T.D.R Credit admeasuring about 761.00 Sq. Mtr. being part of TDR Area admeasuring about 4182.25 Sq.Mtrs. out of the said D.R.C as per certificate No. 227, O/W No. T.P./DRC/425, dated 09/02/2021 as per DRC issued by B.N.C.M.C. in lieu of land bearing survey No.7/3/3 situate, lying and being at Village Chavindra, Taluka Bhiwandi, Dist. Thane; In view of this notice is hereby given that all or any persons having any claim, right, title or interest in the said above mentioned property by way of sale, mortagage, charge lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersigned at their office at 205, Second Floor, Konark Arcade, Next to BNCM Corporation Building, Opp. Tahsildar Office, Kap Kaneri, Bhiwandi, Dist. Thane as well as Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Town Planning Department, Bhiwandi; within 14 days from the date of this notice on failure of the same, it shall be deemed that there are no adverse claims, rights, title or interest in the said property and/or such claim, right, title or interest if any are waived

Signature/-Adv. Venkatesh 7. Chitiken

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005, (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai - 400001)

O.A. No. 123 of 2019 UNION BANK OF INDIAApplicant

RASHMI REALITY BUILDERS PVT. LTD. & ORSDefendants SUMMONS

Whereas the above named Applicant has filed the above referred Application in this Tribunal Whereas the Service of Summons/ Notice could not be effected in ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal You are directed to appear before this Tribunal in person or through an Advocate and file Written Statement/ say on 23rd March, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs

prayed for should not be granted. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in yo Given under my hand and the seal of this Tribunal on this 7th day of February, 2022

Seal Registrar, Debts Recovery Tribunal -I, Mumba

DEFENDANT NO. 2

Rashmi Utsav-II, Row House No. 8A/8B, Nityanand Nagar Sristi Road, Mira Road (East) 401107

MR. HEMENDRA BOSMIYA Rashmi Utsav-II, Row House No. 8A/8B, Nityanand Nagar

DEFENDANT NO. 3 Sristi Road, Mira Road (East) 401107

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

B-701. 7th Floor, Aurus Chambers, S.S.Amrutwar Marg, Worli, Mumbai-400013.

Off: +91-22-24979758, Telfax: +91-22-24909003, Email: uvwtskl@gmail.com CIN- L27290MH1972PLC016127 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DEC, 2021

						(₹ in Lakhs)
		QU.	ARTER ENI	DED	NINE MON	THS ENDED	YEAR ENDED
Sr.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from Operation						-
2	Other Income	-		193.15	1.97	197.39	186.79
3	Total Income (1+2)	-	-	193.15	1.97	197.39	186.79
4	Total Expenses	8.81	5.91	21.26	22.46	40.04	66.73
5	Net Profit/(Loss) for the period						
	(before tax, Exceptional items)	(8.81)	(5.91)	171.89	(20.49)	157.35	120.06
6	Net Profit/(Loss) for the period before tax						
	(after Exceptional items)	(8.81)	(5.91)	171.89	(20.49)	157.35	120.06
7	Net Profit/(Loss) for the period from						
	continuing operations After tax	(8.81)	(5.91)	171.89	(20.49)	157.35	85.40
8	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and other comprehensive Income (Net of Tax)	(8.81)	(5.91)	171.89	(20.49)	157.35	85.40
9	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	89.11	89.11	89.11	89.11	89.11	89.11
10	Earning per share(of Rs. 10/- each)						
	Basic	(0.10)	(0.07)	1.93	(0.23)	1.77	0.96
	Diluted	(0.10)	(0.07)	1.93	(0.23)	1.77	0.96

a) The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. These financial results were reveiwed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on February 14, 2022. The full format of the Financial Result for the Quarter ended on 31st December, 2021 is available on the BSE Limited's website viz. www.bseindia.com.

b) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable

For Mirch Technologies (India) Limited

Ushadevi Ladha

Managing Director Date: 14th February, 2022

TULIVE DEVELOPERS LIMITED

Regd Office No.21/22, "LOHA BHAVAN" P. D. Mello Road, Mumbai 400009 L99999MH1962PLC012549 Website: www.tulivedevelopers.com Telephone No.044-28230222 EMail : atul.acura@gmail.com

STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER 2021 (Rs. In lakhs **UN AUDITED** AUDITED Sr. No. **PARTICULARS** Year Quarter Ended Nine Months Ended Ended 31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.03.2021 Total Income from operations 2 Net (Loss)/Profit for the period/year (before tax (14.41) (48.41) (41.98)exceptional and /or extraordinary items) (20.98)(20.11)(61.26)Net (Loss)/Profit for the period/year before tax (after exceptional and /or extraordinary items) (14.41)(20.11)(48.41)(41.98)Net (Loss)/Profit for the period /year after tax (after exceptional and /or Extraordinary items) (14.41)(20.98)(20.11)(48.41)(41.98)(61.26)Total Comprehensive (Loss) / income for the period (comprising profit /Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)) (14.41)(20.98)(20.11)(48.41)(41.98)(61.26)Equity Share Capital (Rs.10/- per share) 215.44 215.44 215.44 215.44 215.44 215.44 Reserves (excluding Revaluation Reserve as pe Balance Sheet of previous year) 4763.49| 4763.49| 4824.75| 4763.49| 4824.75|4763.49

(b) Diluted

(a) Basic

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Regiments)/Regulations 2015. The full format of Quarterly financial results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)and or Company's web site (www.tulivedevelopers.com).

(0.67)

(0.67)

(0.97)

(0.97)

(0.93)

(0.93)

For TULIVE DEVELOPERS LIMITED

(2.25)

(2.25)

Place: Chennai -600034 Date: 14.02.2022

Earnings per share of Rs.10 each (in Rupees)

K. V. Ramanashetty DIN: 01470034

(1.95)

(1.95)

(2.84)

(2.84)

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

Regd(O): Office No. 402, 4th Floor, 'Kane Plaza', Mind Space off Link Road, Malad (West) Mumbai 400064 Tel. No. 26002894 Email: hitkit.global@gmail.com. Website: hitkitglobal.com CIN:L70100MH1988PLC049929

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 3RD QUARTER & NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2021

	(Rupe	es in	ı La	kh	s e	exce	ept E	PS	3)
					-				

	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	
DADTICIU ADC	31.12.2021	31.12.2021 30.09.2021 31.12.2020 3		31.12.2021	31.12.2020	31.03.2021
PARTICULARS	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
ncome						
Revenue from Operations	4.84	5.15	3.71	14.89	11.88	21.28
Other Operating Income	-	-	1.18	-	11.53	16.14
Total Income	4.84	5.15	4.89	14.89	23.41	37.42
Expenses						
Cost of Materials Consumed	-	-	2.93	-	9.01	15.48
Purchase of stock in trade	3.69	3.55	-	10.72	-	-
Changes in Inventories of Finished Goods,						
Work-in-Progress and Stock-in-Trade	-	-	-	-	-	-
Employee Benefits Expense	1.71	1.91	0.72	5.03	3.16	4.51
Finance costs	0.00	-	(0.05)	0.00	0.19	0.19
Depreciation, Amortisation and Depletion Expenses	0.01	0.01	0.02	0.02	0.05	0.06
Other Expenses	4.73	7.58	4.23	14.69	10.50	16.31
Total Expenses	10.14	13.05	7.85	30.47	22.91	36.55
Profit / (Loss) before exceptional items and tax	(5.31)	(7.90)	(2.96)	(15.59)	0.50	0.88
Exceptional item	-	-	-	-	-	-
Profit before Tax	(5.31)	(7.90)	(2.96)	(15.59)	0.50	0.88
ncome Tax Expenses						
- Current Tax	0.28	-	-	-	-	-
- Deferred Tax	-	-	-	-	-	-
Total Tax Expenses / (Income)	0.28	-	-	-	-	-
Profit for the Period	(5.59)	(7.90)	(2.96)	(15.59)	0.50	0.88
Other comprehensive income (after tax)	-	-	-	-	-	-
Total Comprehensive Income for the Period	(5.59)	(7.90)	(2.96)	(15.59)	0.50	0.88
Earnings per Equity Share (Face Value Rs. 2) (Not annualised)						
a) Basic Earning Per Share	(0.02)	(0.02)	(0.01)	(0.04)	0.00	0.00
b) Diluted Earning Per Share	(0.02)	(0.02)	(0.01)	(0.04)	0.00	0.00
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740	740	740	740	740	740

- The Unaudited Financial Results for the 3rd Quarter & Nine Months ended 31st December, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 15th February, 2022 in terms of Regulation 52
- of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The aforesaid unaudited financial results for the 3rd Quarter & Nine Months ended 31st December, 2021 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015.
- The Company is primarly engaged in the 'Retail Business' business and all other activites revolving around the same. As such
- there is no other separate reportable segment as defined by INDAS 108 "Operating Segment".
- the Statutory Auditors of the Company

By order of the Board of Directors For Hit Kit Global Solutions Limited

Kamal Agrawal

Place: Mumbai

Date: 15.02.2022

lote: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchangifihe SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. www.bseindia.com& the Website of the Company: www.metrogloballimited.com

(b) The impact on net profit /loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change (s) in acc

24.34

d) The above results have been Verified by the Audit Committee at its meeting held on February 14,2022 & taken on record by the Bo Directors at its meeting held on February 14, 2022.

Place: Ahmedabad Date:14/02/2022

licies shall be disclosed by means of footnote (c) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/AS Rule

The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites

Rahul, Jair DIN: 01813781

The figures for the previous period have been regrouped, rearranged and reclassified, wherever necessary.

The unaudited results for the 3rd Quarter & Nine Months ended 31st December, 2021 have been subjected to limited review by

Managing Director Din No: 07646000

(मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक) कॉर्पोरेट कार्यालय : न्यु इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

सांकेतिक कब्जा सूचना (नियम ८ (१) अंतर्गत) सरफैसी ॲक्ट,२००२ (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता **न्यू इंडिया को–ऑपरेटिव्ह बँक लि.**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवेशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८.११.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. योगेश दिलीप कापुरे व श्री कपिलेश्वर दिलीप कापुरे सह-कर्जदार यांना सदर सूचनेतील नमूद केलेल्या तुमच्या गृह कर्ज सुविधेअंतर्गत रु. २८,४९,२२७.१०/- (रूपये अट्टावीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे सत्तावीस आणि पैसे दहा मात्र) च्यासह प्रदानाच्या दिनांकापर्यंत १४.०८.२०२१ पासून प्र. व. २% दराने दंडात्मक व्याज आणि मासिक दरासह चक्रवाढीने प्रत्येकी प्र. व. ८.५०% दराने त्यावरील पूढील व्याज या रकमेची परतफेड सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

वरील रकमेची परतफेड करण्यात **कर्जदार श्री. योगेश दिलीप कापुरे व श्री कपिलेश्वर दिलीप कापुरे** सह-कर्जदार हे असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी खाली वर्णन करण्यात आलेली मिळकत/मत्तेचा कब्जा त्यांना सदर ऑक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १४.०२.२०२२ रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा न्यू इंडिया को-**ऑपरेटिव्ह बँक लि.**च्या रक्कम **रु. २८,४९,२२७.१०** समाविष्टीत १३.०८.२०२१ पर्यंत व्याज च्यासह १४.०८.२०२१ पासून प्रत्येकी प्र. व. ८.५०% भविष्यातील त्यावरील व्याज आणि परिव्यय आणि प्रभार या रकमेच्या भाराअधीन राहील.

मिळकतीचे वर्णनः

श्री. योगेश दिलीप कापुरे, श्री कपिलेश्वर दिलीप कापुरे व सौ. भारती दिलीप कापुरे द्वारे मालकीचे गांधारे, कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे-४२१ ३०१ येथे स्थित फ्लॅट क्र.बी/१, तळ मजला इमारत क्र.२, पुष्पांजली सीएचएस लि, सर्वे क्र. ५६(मोज. ५१५ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र)

प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई दिनांक : १४.०२.२०२२ न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.

शिवा सुटींग्ज लिमिटेड

नों. का. : ३८४-एम, दाभोळकर वाडी, ३रा मजला, काळबादेवी रोड, मुंबई-४०० ००२

सीआयएनः एल१७११०एमवाय१९८५पीएलसी०३८२६५ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण रक्कम (रु. लाखांत) ईपीएस व्यतिरिक्त संप्रलेले अर्ध वर्ष अनु. क्र. संपलेले वर्ष 38.87.2028 30.08.2028 38.87.2020 38.82.2028 38.82.2020 38.03.2029 १ प्रवर्तनातन (ए) प्रवर्तन उत्पन्न/निञ्वळ विकी (बी) इतर प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न ११३.३६ 92.90 १८९.१५ (y) वापरलेल्या (बी) खरेदी 42.82 93.69 64.04 १६८.३६ ३०६.९१ 380.40 (सी) (१.३३) (0.40) (2.20) 8.86 घट/(वाढ) (डी) घसारा (ई) कर्मचारी 3,55 8.38 ६.६६ 3.८४ 4.३३ लाभ खर्च (एफ) इतर ०.५६ ५.७९ ४.४६ ६.८४ ८.६८ १७.७० (जी) वित्तीय खर्च एकूण खर्च १०५.८२ ८९.५२ १८६.३४ ३१८.८६ ३६१.४० वित्तीय खच 3.30 बाबींपूर्वी सर्वसाधारण कामकाजातू• नफा/(तोटा (8−٤) वित्तीय खर्चो अपवादात्मव बाबींपूर्वी नफा/(तोटा) (४-५) सर्वसाधारण कामकाजातन (8.28) 6.48 3.36 २.८१ १४.५९ ११.०८ नफा/(तोटा) करांसाठी तरतूट (ए) चालू (0.90) ०.६८ १.८४ १.५१ ०.५७ (बी) स्थगित . करासाठी तरतूद (सी) मॅट क्रेडिट एकूण कर खर्च १.५१ 2.99 ०.६८ कामकाजातून €.03 (३.८९) 2.28 ११.६७ करोत्तर निव्वव नफा (८-९) बाबी कालावधीसार्ठ करोत्तर निञ्चव (३.८९) ξ.ο3 2.60 2.28 ११.६७ 6.08 नफा (१०-

बाबींनंतर) टीपा

इतर

१४ करोत्तर एकण

उत्पन्न / (तोटा)

उत्त्पन्न/(तोटा)

भरणा झाले

मल्य प्रत्येकी

(पुनर्मूल्यांकीत

१७ प्रति समभाग

(अवार्षिक

प्रत्येकी) (ए) मूलभूत आणि सौम्यिक

दर्शनी मूल्य रु

ईपीएस (रु.) (अनन्य बाबींपूर्वी) (बी) मूलभूत आणि सौम्यिकत

ईपीएस (रु.) (अनन्य

(0.24)

(0.24)

0.39

0.39

१. हे वित्तीय निष्कर्ष इंड एएस नुसार आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचत त्याअंतर्गत जारी संबंधित नियमांच्या अंतर्गत विहित इंड एएस-३४ अंतरिम वित्तीय अहवाल मध्ये घालून दिलेल्या गणन आणि मापन तत्त्वे यास अनुसरून बनवले आहेत.

१५५.0

०.१७

0.80

0.88

0.87

- २. वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यासाठी कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.
- ३. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीन केले आणि त्यानंतर १४.१२.२०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते अभिलिखित केले.
- ४. कंपनी टेक्स्टाईल्स ह्या फक्त एकाच विभागांत कार्यरत असल्याने इंड एएस च्या आवश्कतेनुसार माहिती देणे गरजेचे नाही.
- ५. तुलनायोग्य होण्याकरिता आवश्यकते नुसार मागील वर्षाची आकडवारी पुनर्गठीत आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.

मंडळाच्या आदेशावरून शिवा सुटींग्ज लिमिटेड साठी ठिकाण : मुंबई दिनांक : १४.०२.२०२२

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, मी गाव: एरंगळ, तालुका: बोरिवली, जिल्हा: मुंबई उपनगराच्या सी.टी.एस. क्र. १४३६ **अन्वये सर्व्हे क्र. ४९/१०** धारक अविकसित झोन मधील शेत जमिन किंवा मैदान (७/१२ उताऱ्या प्रमाणे मोज. १५४३ चौ.मीटर्स आणि मिळकत नोंदणी कार्ड प्रमाणे मोज. १३७७.९० चौ.मीटर्स) चे मालक असलेल्या **१) सौ. राजश्री** पंढरीनाथ कासकर आणि (२) श्री. पंढरीनाथ देवचंद्र कासकर यांचे **नामाधिकार** तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकत किंवा तेणत्याही त्यावरील भाग किंवा विभागाच्या संबंधित कोणताही शेअर, हक्क. नामाधिकार, हितसंबंध, दावा आणि कब्जा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विभागणी, सोडुण देणे, विश्वस्त, म्युनिमेंट, वारसाहक्क, ताबा, सुविधाधिकार, कुळवहिवाट, भाडेपट्टा, धारणाधिकार, . आदेश/हकुम, जप्ती किंवा अन्यकाही कोणत्याही प्रकारच्या मार्गे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या १४(चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्यागित मानले जातील आणि सदर मिळकतीसाठी संबंधित वरील सदर मालकांवर बंधनकारक असणार नाहीत आणि त्यानंतर मालक सदर मिळकतीच्या संदर्भामध्ये प्रस्तावित खरेदीदार यांच्यासह

वाटाघाटी करतील. दिनांक: १५-०२-२०२२ सोनल कोठारी, वकील कार्यालय क्र.-१, ली-मिडास इमारत, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-४००

> advsonalkothari12@gmail.com/ 960030088

> > जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. आमचे अशील हे श्री. प्रशांत संभाजी आंब्रे

परिशिष्टामधील वर्णन परिसरामधील सर्व

त्यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध

खरेदीसाठी आणि संपादित करण्यासाठी

कोणत्याही व्यक्तीला याखालील

परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन

केलेल्या सदर परिसर किंवा त्यावरील

कोणत्याही भागावर किंवा मध्ये कोणताही

हक्क, नामाधिकार, दावा किंवा हितसंबंध

जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण

वारसाहक, भेट, धारणाधिकार, प्रभार

निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त,

एचयुएफ, भाडेपट्टा, कुळवहिवाट, लिव्ह

ॲण्ड लायसन्स करार, प्रलंबित वाद,

कोणत्याही कायदेशीर कारवाईचा विषय

किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे मंजुर

आदेश किंवा हुकुम, न्यायाधिकरण, मंच

किंवा लवाद किंवा महसुल कारवाई किंवा

अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे

लिखित निम्नस्वाक्षरीकार यांना या

तारखेपासून १४ दिवसांच्या आत

कागदोपत्री पूराव्यासह कळविणे आवश्यक

आहे, कसूर केल्यास, तसे दावा किंवा दावे

जर असल्यास, ते त्यागित आणि

परिसराचे वर्णन

घोडपदेव क्रॉस लेन क्र. ०२, १६३.

रामभाव भोगले मार्ग, मुंबई-४०० ०३३

येथे स्थित माझगाव विभागाच्या जिमन

धारक सी.एस. क्र. ७२९ वरील

बांधकामित जय कृपा टॉवर अशा ज्ञात

बिल्डिंगीमधील १६वा मजल्यावरील फ्लॅट क्र. १६०२, मोजमापित एकुण ७०७

चौ.फूट. चटई क्षेत्र (बालकणीचे क्षेत्र

समाविष्टीत) च्यासह बिल्डिंगीच्या

पोडियमच्या ४थ्या मजल्यावरील १ कार पार्किंग क्षेत्र धारक क्र. २ए आणि वरील

आणि लोअर लेवल वरील २ स्टाक कार

पार्किंग क्षेत्र धारक क्र. २ च्यासह स्पेस हाईट्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

लिमिटेड द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. ३०

द्वारे सादरीकरण विभिन्न क्र. ३११ ते ३२०

धारक प्रत्येकी रू. ५०/- चे १० पूर्ण भरणा

दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२.

मे. ॲपेक्स लॉ पार्टनर्स करीता

ॲपेक्स चेंबर्स, ३रा मजला,

kmerchant@alpindia.com

७५ जन्मभुमी मार्ग,

फोर्ट, मुंबई ४००००१.

शेअर्स.

सही/-

844.0

0.49

0.49

844.03

कैझर मर्चंट

परित्यागित समजले जातील.

याखालील लिखित

यांच्याकडून

इच्छुक आहेत.

मेगा फिन (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल६५९९े०एमएच१९८८रपीएलसी०२७१६५ नोंदणीकृत कार्यालय : १७ वा मजला, ए विंग, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	(**************************************						
अ.	तपशील	संपलेली	तिमाही	संपलेले व	नऊ महिने	संपलेले वर्ष	
क्र.		३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	_	-	-	-	-	
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(६.७५)	(१.५३)	(१०.२२)	(888.6)	६.६७	
m	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(६.७५)	(१.५३)	(१०.२२)	(88.6)	६.६७	
8	कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(६.७५)	(१.५३)	(१०.२२)	(88.6)	६.६७	
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर धरून)	(६.७५)	(१.५३)	(१०.२२)	(७.४४)	६.६७	
ω	समभाग भांडवल	८१७.५५	८१७.५५	८१७.५५	८१७.५५	८१७.५५	
9	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)						
	मुलभूत -	(٥.٥८)	(०.०२)	(0.83)	(٥.٥९)	٥.٥٤	
	सौम्यिकृत -	(٥.٥८)	(٥.٥२)	(6.83)	(٥.٥९)	٥.٥٧	
जीगा							

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण
- वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि संचालक मंडळाने १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजुर केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी सुधारणा न सुचवणारे लेखापरीक्षण मत व्यक्त केले आहे.

आवश्यकतेनुसार मागील कालावधी/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

मेगा फिन (इंडिया) लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

(ईपीएस सोड्रन रु. लाखांत)

अर्चना महेश्वर्र

संचालव

दिनांक : १४.०२.२०२२

डीआयएन : ०९१८०९६७

ऑटोरायडर्स इंटरनॅशनल लिमिटेड द.: ०२२ ४२७०५२०१/०२ फॅक्स: ०२२ ६६९४४०५७. सीआयएन : एल७०१२०एमएच१९८५पीएलसी०३७०१७

अ.	तपशील	,	संपलेले ३ महिने	f	संपलेले	९ महिने	संपलेले वर्ष
क्र.						३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून निञ्चळ विक्री / उत्पन्न	१.१०४.१०	৬৬৬.१७	५५६.८२	२२८०.४८	१३४५.३२	२,००३.५९
2	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर नफा/(तोटा)	१९४.२१	९५.९२	(४४.১)	२१०.९६	(१८१.१९)	(२००.५७)
3	इतर सर्वसमावेशक उत्पन्न						(११.१६)
γ	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१९४.२१	९५.९२	(४४.১)	२१०.९६	(१८१.१९)	(२११.७३)
ч	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग)	४९.०१	४९.०१	४९.०१	४९.०१	४९.०१	४९.०१
ξ	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव						
b	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)						
	अनन्यसाधारण बार्बीपूर्वी मूलभूत व सौम्यिकृत ईपीएस	३९.६३	१९.५७	(१.७२)	(४०.६४)	(३६.९७)	(४३.२०)
	अनन्यसाधारण बार्बीनंतर मूलभूत व सौम्यिकृत ईपीएस	३९.६३	१९.५७	(१.७२)	(४०.६४)	(३६.९७)	(४३.२०)

- ं) १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुरी
- १५००. ४) चालु आणि स्थगित करासाठी कराची तरतुद वर्षाच्या शेवटी विचारात घेण्यात येईल.
-) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑक्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशनस, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणांचा एक उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटस वर तसेच कंपनीची वेबसाईट www.autoridersrentacar.com वर उपलब्ध आहे.

ऑटोरायडर्स इंटरनॅशनल लिमिटेड साठी देनांकः १४ फेब्रुवारी, २०२२

टेराफॉर्म रिअलस्टेट लिमिटेड

नोंद. कार्यालय : गोदरेज कॉलिसीअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एव्हरार्ड नगरमागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सायन (पूर्व), मुंबई-४०००२२. दुष्ध्वनी : +९१-(२२)-६२७०४९००; सीआयएन: एल२७२००एमएच१९८५पीएलसी०३५८४१ वेबसाईट : www.Terraformrealstate.com; ई-मेल : secretarial@terraformrealty.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.		३१-१२-२०२१	३०-०९-२०२१	३१-१२-२०२०	38-03-202
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	0,00	0,00	0,00	0.00
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(0.38)	(0.50)	(०.२६)	(४.८९)
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(0.38)	(0.50)	(०.२६)	(४.८९)
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(0.38)	(०.६८)	(०.२६)	(३.८३)
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(0.38)	(०.६८)	(०.२६)	(३.८३)
ξ.	समभाग भांडवल	40.00	40.00	40.00	40.00
७.	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	_	_	_	_
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (अवार्षिक)				
	- मुलभूत/सौम्चिकृत ईपीएस	(0.50)	(०.१४)	(०.०५)	(০.৬৬)

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ हिसंबर, २०२१ रोजी संपलेन्या तिमाही करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार वर्तित उत्तरा आहे. २१ हिसंबर, २०२१ रोजी संपलेन्या तिमाही साठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सेंजची वेबसाईट www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.terraformrealstate.com येथे उपलब्ध असेल.
- वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाकडून त्यांच्या १४ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आले.
- वरील विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्, रुल्स, २०१५ (इंड एएस) ल
- अनुसरून आणि शक्य होई पर्यंत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि घोरणे यास अनुसरून बनवली आहेत. चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकारिता आवश्यकतेनुसार मागील कालावधींची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनरीचित केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता ठिकाण : मुंबई टेराफॉर्म रिअलस्टेट लिमिटेड दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२२ उदय मोटा (संचालक डीआयएन : ०८६३५३३८)

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: न्युक्लियस हाऊस, साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ सीआयएन: एल६५९००एमएच१९८४पीएलसी०९१३२६

फोन : ०२२-२८५८३३३३, ई-मेल : investorgrievance@acmfsl.co.in, वेबसाईट : www.acmfsl.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित

अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रु. लाखात)

अ.	तपशील ।		अलिप्त	एकत्रित		
क्र.		संपलेली	संपलेले	मागील वर्षात संपलेले	संपलेली	संपलेले
		तिमाही	नऊ महिने	संलग्न ३ महिने	तिमाही	नऊ महिने
		३१.१२.२०२१	३१.१२.२०२१	39.97.7070	३१.१२.२०२१	३१.१२.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	८९.२१	२२५.२६	९३.६२	१,०१८.३२	३,०२३.४८
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(९२.५६)	(२८३.८४)	(১৩.४৩)	२७.७२	५७.५०
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)					
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(९२.५६)	(४८.६८४)	(১৬.১৬)	२७.७२	५७.५०
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपश्चात)					
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(९२.९९)	(२८४.१५)	(৬४.८१)	३०.४२	६४.२८
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपश्चात)					
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता	(९२.९६)	(२८४.११)	(৬४.८१)	४०.८१	
	नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न					१३६.८९
	(करपश्चात) समाविष्ट)					
ξ.	समभाग भांडवल (रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६	४९५.२६
७.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या	-	-	-	-	_
	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार					
८.	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)					
	(अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता)					
	१. मूलभूत	(१.९२)	(५.८८)	(१.५५)	٥.६३	१.३३
	२. सौम्यिकृत	(१.९२)	(५.८८)	(१.५५)	0.53	8.33

दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२२

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोझर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.acmfsl.com</u> वर आणि कंपनीचे शेअर्स सूचिबध्द असलेल्या स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहेत.
- हे वित्तीय निष्कर्ष है कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ वेळोवेळी सुधारित कंपनीज् (इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्डस्) रूल्स अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्ड (इंड एएस असा उल्लेख) ३४ इंटरिम फायनान्शीअल रिपोर्टिंग अनुसार तयार केले आहेत. सदर निष्कर्ष हे १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्याच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले.

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

सही/-असित सी. मेहता

अध्यक्ष डीआयएन : ००१६९०४८

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लिमिटेड; मुंबई

वूरध्वनी. क्र. : २३८५ १८१९, २३८९ १२४४, **ई-मेल : legal@deccanbank.com**

बँकेच्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलाव नोटीस (नॉन बॅंकिंग ॲसेट्स)

राखीव किंमत इ.अ.र. लिलावाची

याद्वारे सूचना देण्यात येते की, नॉन बॅंकिंग ॲसेट्स म्हणून बॅंकेच्या मालकीच्या आणि कब्जातील खालील वर्णन केलेल्या मिळकती खालील अटी आणि शर्तींवर **"जे आहे जेथे आहे", "जसे आहे जे आहे" आणि** "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकल्या जाणार आहेत.

मिळकतीचे वर्णन	राखाव किमत (रु. लाखात)	इ.अ.र. (रु. लाखात)	ाललावाचा तारीख व वेळ
फ्लॉट नं. ७०४, ७ वा मजला, बालाजी दर्शन सी.एच्. एस. लि., फ्लॉट नं. १९३/१९४, सेक्टर१८, नेरुळ, नवी मुंबई - ४०० ७०६ मालक :- श्री. जॉर्ज कुरुविला एकूण क्षेत्रफळ :- १०९५ चौ. फूट बिल्ट अप.	হ্ন. १३७. ६३	रु. १३.७६ (१० % विक्री किंमतीच्या)	२१.०३.२०२२ दु, ०३.००
शॉप नं. १, तळमजला, प्लॉट नं. २३, सेक्टर १, जी. ई. एस्, शिरवणे, नेरुळ, नवी सुंबई - ४०० ७०६. मालक :- श्री. जॉर्ज कुरुविला एकूण क्षेत्रफळ :- २८० चौ. फूट बिल्ट अप	ਨ. ੪੧.੪੧	ਣ. ੪.੧੪	1
फ्लॉट नं. १, तळमजला, प्लॉट नं. २३, सेक्टर १, जी. ई. एस्. शिरवणे, नेरुळ, नवी मुंबई - ४०० ७०६. मालक :- श्री. जॉर्ज कुरुविला एकूण क्षेत्रफळ :- ३८७.३६ चौ. फूट बिल्ट अप	হ. ३१.१३	ਣ. ੩.੧੧	-
मे. हॉटेल कोकण दरबार. व्यावसायीक गाळा नं. १ आणि २ तळमजला, राजीव संजीव अपार्टमेंट सी. टी. एस्.नं. ३६ / बी / २, टिक्का नं.८, के व्हिला रोड, हॉलीकॉस शाळेच्या समोर उथळसर, ठाणे पश्चिम ४००६०१. मालक :- श्री. सुधाकर मुरारी चव्हाण एकूण क्षेत्रफळ :- ७४.३४ ची. मीटर बांधीव.	হ. ২	হ. ২ <u>৭</u> .९८	-
मे. रिध्दी सिध्दी कॉर्पोरेशन. शॉप नं. एस् ४, दुसरा मजला, इंटरनिटी मॉल सी. एच्. एस् लि., तीन हात नाका, ठाणे प. ४००६१० मालक :- श्री. सुनिल गोपाळ चव्हाण एकूण क्षेत्रफळ :- १९९० चौ. फूट बिल्ट अप	হ. १९४.०२	হ্ন. १९.४०	-
मे. मल्टी प्रोडक्टस (इंडीया) व्यावसायिक गाळा नं. ७ दुसरा मजला, विजय विल ास कॉम्प्लेक्स, बी विंग, प्लॉट नं. ३७, सेक्टर नं. १९ सी, वाशी, नवी मुंबई ४०००५ प. मालक :- श्री. जंगबहादुर दिवानचंद उप्पल एकूण क्षेत्रफळ :- ३८९ ची. फुट बांधीव. टेरेस १९४ ची. फुट बांधीव.	ফ. ३८.५०	ক. ३.८५	-
मे. मल्टी प्रोहक्टस (इंडीचा) व्यावसायिक गाळा नं. १ दुसरा मजला, विजय विल ास कॉम्प्लेक्स, बी विंग, प्लॉट नं. ३७, सेक्टर नं. १९ सी, वाशी, नवी मुंबई-४००७०५. मालक :- श्री. जंगबहादुर दिवानचंद उप्पल एकूण क्षेत्रफळ :- ३७४ ची. फुट बांधीव	रु. २६.४४	રુ. ૨.६४	-

लिलावाचे ठिकाणः दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., मुंबई मुख्य कार्यालय : (विधी व वसुली विभाग) २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ <u>अटी आणि शर्ती</u> :

- a. विक्रीच्या अटी आणि शर्ती असलेली बोली प्रपत्र (Tender Form) बँकेच्या मुख्य कार्यालयात कोणत्याही कामाच्या दिवशी स. १०.०० ते सं. ५.०० वाजेपर्यंत रु. १,०००/- चे (विना परतावा) शुल्क प्रदान केल्यावर मिळ् शकतील.
- इच्छुक खरेदीदारांनी इसारा अनामत रकमेचा मुंबई येथे देय **"दि डेक्कन मर्चन्टस् को- ऑप बँक लि.**" च्या नावे काढलेला "**डिमांड ड्राप्ट"** मोहोरबंद लिफाप्यातील देकार, बॅंकेच्या वरील पत्त्यावर **दि. १९.०३.२०२२** रोजी किंवा त्यापूर्वी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ५.३० वा. पर्यंत मुख्य कार्यालयातील सरव्यवस्थापकांकडे दाखल करावेत. इसारा अनामत रकमेचा भरणा आरटीजीएस
- बोली प्रपत्रासह (Tender Form) बोलीदारांनी केवायसी दस्तावेजांच्या म्हणजेच पॅनकार्ड/ आधार इ. च्या स्व-साक्षांकित छायाप्रती व एक पासपोर्ट आकाराचे फोटोसह सादर केले पाहीजे आणि त्यांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी लिलावाच्या वेळी प्रस्तुत केल्या पाहीजेत.
- यशस्वी बोलीदारांनी प्रदान केलेली इसारा अनामत रकमेची रक्कम विक्री किमती मध्ये समायोजित केली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांच्या इसारा अनामत रक्कम व्याजाशिवाय परत केल्या जातील.
- यशस्वी बोलीदारांना त्याची/तिची/त्यांची बोली स्वीकारल्यावर ताबडतोब म्हणजे त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त पुढील कामकाजाच्या दिवसांच्या सं ५.०० वा. पर्यंत २५% बोली रक्कम (इ.अ.र. धरून) जमा करावी लागेल आणि उर्वरीत ७५% बोली रक्कम लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसात भरावी लागेल.
- यशस्वी बोलीदारांनी बँकेच्या नावाने टीडीएस म्हणून विक्री किमतीची १% रक्कम कापून ती निर्धारित मुद्दतीत आयकर विभागाकडे भरावी लागेल व बँक आपला पॅन नं. उपलब्ध करून देईल. वरील प्रकारे टीडीएस चे प्रदान केल्यानंतर, यशस्वी बोलीदार बँकेकडे फॉर्म नं-२६ क्यु बी चलन व स्टेटमेंटची एक प्रत सादर करतील
- निर्धारित मुदतीत संपूर्ण बोली रक्कम प्राप्त झाल्यानंतरच मिळकतीचा कब्जा खरेदीदारांना सुपूर्द केला
- कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव/बोली फेटाळण्याचे किंवा लिलाव पुढे ढकल / रद्द करण्याचे आणि कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय विक्रीच्या अटी आणि शर्ती बदलण्याचे अधिकार बँक
- यशस्वी खरेदीदार यांनी खरेदीची पुर्ण रक्कमेसह टीडीएसचा भरणा केल्यानंतर बँक खरेदीदार यांच्या नावे विक्री करार (Sale Certificate) ची नोंदणी करून देईल व नोंदणीचा सर्व खर्च खरेदीदार यांनी करावयाचा आहे
- १० सदर विक्री मालमत्तेबाबत असलेली प्रशासकीय / स्थानीक / व इतर देणी ही खरेदीदारांनी भरावयाची
- ११. पुढील तपशील/चौकशीसाढी इच्छुक बोलीदारांनी निम्न स्वाक्षरीकारांना दूरध्वनी क्र. ०२२-२३८५१८१९

दिनांक : १६.०२.२०२२ ठिकाण : मुंबई. सर व्यवस्थापक

ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शीअल सर्व्हिसेस लि.

नों. कार्यालय : ४२ गोपाल भवन, १९९ प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई - ४००००२

ई-मेल : compliance@corporatementors.in, वेबसाईट : www.Corporatementors.in सीआवएन नं. एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८२५, दू.क्र. : २२०९३९०८

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

			(રુ. ભાવ્યાત)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	पूर्वीच्या संपलेल्या वर्षी
	३१.१२.२०२१	39.97.7070	३१.०३.२०२१
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३.६२	५.३६	३१.७३
२ कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (कर, अपवादात्मक			
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(५.४१)	३.०६	१२.४१
३ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक			
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(५.४१)	३.०६	८.२५
४ भरणा झालेले समभाग भांडवल	३००.६६	३००.६६	३००.६६
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	-	-	_
६ प्रति समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींपूर्वी आणि नंतर)			
(ए) मूलभूत			
(बी) सौम्यिकृत	(০.१८)	०.१०	०.२७

- ए) वरील माहिती म्हणजे एलओडिआर रेम्यलेशन्स. २०१५ च्या रेम्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्य ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण अनुक्रमे बीएसई आणि सीएसई च्या वेबसाईटस् www.bseindia.com येथे आणि तसेच कंपनीची वेबसाईट www.corporatementors.in वर उपलब्ध आहे.

ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शीअल सर्व्हिसेस लि. सार्ठ

पनव के आर अगरवाल

डीआयएन : ००५५६४१७ मुंबई, १५.०२.२०२२

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड

नोंद. कार्यालय : गोदरेज कॉलिसीअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एव्हरार्ड नगरमागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सायन (पूर्व) मुंबई-४०० ०२२. दूरध्वनी : +९१-(२२)-६२७०४९००; सीआयएनः एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०४०६८४ वेबसाईट : www.Terraformmagnum.com ; ई-मेल : secretarial@terraformrealty.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	(ईपीएस सोडून रु. लाखांत)							
अनु.	तपशील		संपलेले वर्ष					
क्र.		38-88-8088	30-09-2029	38-88-8080	3१-03-२0२१			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
٧.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	60.0	0.09	२.७०	२२.६९			
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(२.२६)	(०.५१)	2.28	१७.८०			
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(२.२६)	(0.48)	2.28	१७.८०			
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(२.२६)	(०.५१)	२.०६	१२.४०			
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी							
	नफा/(तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर)							
	धरुन)	(२.२६)	(०.५१)	२.०६	१२.४०			
ξ.	समभाग भांडवल	28.00	२४.००	28.00	२४.००			
૭.	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी (मागील वर्षाच्या							
	ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	-	-			
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित							
	कामकाजासाठी) (अवार्षिक)							
	- मुलभूत/सौम्यिकृत ईपीएस	(०.९४)	(०.२१)	०.८६	५.१७			

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा तपशीलवार विवरणाचा वरील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सेंजची वेबसाईट www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट
- www.terraformmagnum.com येथे उपलब्ध असेल. वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाकडून त्यांच्या १४ फेब्रुवारी,
- २०२२ रोजीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आले वरील विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्, रुल्स, २०१५ (इंड एएस) ल
- अनुसरून आणि शक्य होई पर्यंत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यास अनुसरून बनवली आहेत. चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधींची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनरीवत केली आहे.

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड उदय मोटा (व्यवस्थापकीय संचालक : डीआयएन - ०८६३५३३८) दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२२

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिन

WESTERN RAILWAY - VADODARA DIVISION

E-TENDER NOTICE

ELECTRICAL (POWER) DEPTT.

NOTICE INVITING TENDER:

EL/50/1/24 (21-22) Date: 14.02.2022

Divisional Railway Manager (Elect)

Western Railway, Vadodara Division fo

and on behalf of the president of India

invites E-Tender on Indian Railways

Website www.ireps.gov.in from

experienced and reliable contractors

Tender No.: BRC-FI -P-32-2102-21

22 Name of Work: Vadodara Division

Rewiring of Service building and

improvement to earthing and

replacement of damaged cables at

Estimated Cost (Rs.): 7191562.00

EMD (Rs.): 143800.00 Tender Fees

(Rs.): NIL E-Tender Closing Date

16.03.2022 Website Particulars

www.ireps.gov.in

various location over BRC Division

the following works:- Sr. No.

WESTERN RAILWAY Maintenance Contract for

Protection Scheme Control & Relay Panels Sr. Divisional Electrical Engineer (Sub) Western Railway, Mumbai Central, Mumbai - 400 008. Invites E-Tender to the following Electrical Work :-Tender No.: WR-MMCT0ESUB-(ESPT) /1/2022 Name of the Work: Maintenance Contract for Protection Scheme, Control & Relay Panels at 25KV TSSs. SSPs & SPs between Borivali - Virar Section. Estimated Cost of Work: Rs. 56.65.656/-Earnest Money Deposit: Rs.113300/-Date & Time of Submission: Not later than 15.00 Hrs. of 14.03.2022 in the prescribed manner. Date & Time of Opening: On date of 14.03.2022 on 15.30 Hrs. Website Particulars: The Tender can be viewed and submitted through website www.ireps.gov.in. Validity of offer: 45 days from the date of opening.

WESTERN RAILWAY PROVISION OF KAVACH AND LAYING OF FIBER

ARMOURED TENDER No. EPC_WR_SnT_02 R Date 15.02.2022, Name of Work: Provision of KAVACH (formerly known as Train Collision Avoidance System - TCAS) and laying of 48 Fiber Armoured OFC (in two routes) in connection with work of raising of Speed up to 160 kmph on 336 KM Vadodara on New Delhi - Mumbai route of Western Railway, Approx. Cost of Work: Deposit to be deposited: ₹7541900.00/-, Date & Time for submission of e-Tender and opening of e-tender: Up to 10/06/2022 and 24/06/2022 @ 15.00 hours, Web site particulars and notice for location where complete details can be seen etc.: http://www.ireps.gov.in Principal Chief Signal and Telecom Engineer, 5th Floor, Station Building Churchgate, Western Railway Mumbai- 400 020

ike us: A www.fac

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clients are negotiating to purchase and acquire from Antonov Warehousing Parks Private Limited all its right, title and interest in the Land described in the Schedule hereunde

Any person having any right, title, claim or interest in or upon the said property or any part(s) thereof more particularly described in the Schedule hereunder, by way of sale, exchange, mortgage, charge, security, pledge, lien, inheritance, gift, maintenance, easement, trust, HUF, lease, tenancy, leave and license agreement, lis pendens possession, occupation, subject matter of any legal proceedings or any order or decree passed by any Court, Tribunal, Forum or Arbitration or recovery proceedings or otherwise of any nature whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned alongwith the documentary evidence within 15 (fifteen) days from the date hereof, failing which claims, if any, shall be deemed to have been waived and abandoned

DESCRIPTION OF THE PROPERTY

All the pieces and parcels of nonagricultural freehold land admeasuring 87,962 sq. ft. out of land bearing Survey Nos. 52/1, 53/5, 53/6, and 54/10 and admeasuring 50,343 sq. ft. out of land bearing **Survey No. 57/1/A**, both in Village Koshimbi, Taluka Bhiwandi, District Thane situated at Sector 1, Antonov Industria

Dated this 16th day of February 2022 For M/s. Apex Law Partners Sd/-

Kaizar Merchan Partne Apex Chambers 3rd Floor 75. Janmabhoomi Marc Fort, Mumbai 400001

Email:kmerchant@alpindia.com

CENTRAL RAILWAY

MISCELLANEOUS WORKS Central Railway (Survey & Construction Organisation Chief Administrative Officer (Const.) Central Railway, 6th floor, New Administrative Building, D.N.Road, CSMT, Mumbai-400 001, for and on behalf of President of India invites Open tenders through e-tendering on IREPS website (e tender portal). www.ireps.gov.in (In Two Packet System), from reputed Contractor for the following work: Name of Work Balance Tender of Section-IV for "Earth work in embankment and cutting, including extension of Minor Bridges, & RUBs in connection with Pune - Miraj dubling project from Km. 265/000 to Km. 272/500 and Km. 276/500 to Km. 281/250. Tender Value 68,52,72,523.08, Earnest Money (EMD): ₹ 35,76,400/-, Cost of tender form : Not Applicable (As per GCC Clause No. 3). Validity of offer: 120 days from the date of opening of Tender, Completion Period period, Availability of Tender documents Available on the website www.ireps.gov.in, Date & Time of Submission & Opening of Tenders : The e-tenders duly completed in all respects, along with the requisite documents, should be uploaded electronically on the above mentioned website, up to 11.00 hrs. on 07.03.2022. The tender (Technical Bid only) will be opened online on the same day after 11.05 hrs. Joint Venture Firm: Joint Venture (JV) firms will be allowed to participate in this tender. Important Note to Tenderers: (a) The tendering will be solely through e-tendering only. All intending tenderers need to first register with IREPS website www.ireps.gov.in. (b) Prospective tenderer/s are advised that before submitting their offer electronically, they should refer to the Tender details regarding terms and conditions, eligibility criteria, etc. (c) Tender documents & corrigendum ssued from time to time are available on the website mentioned above. Changes, if any, would be posted on this website at least 15 days in advance of opening of ender and may be seen on this website For any additional information/clarification contact either on the above address or Dy Chief Engineer(C)/Satara, Central Railway

e-Tender (Open Tender) Notice No CAOC-02-2022, Dated: 10.02.2022 RailMadad Helpline 139

411 001 on any working day between 10.00



TMTU/WS/TM/Corrigundum/776/2022 Date.16/02/2022

CORRIGENDUM

Tender ID no. 2022_TMC_763560_1

With reference to above Tender IDNo. the pre-bid meeting was held on Dt. 08.02.2022. During this meeting many Queries regarding above said Tender was raised by various E-Bus manufacturer's and aggregators. The decision taken by TMTU in consultation with TMC officers is published on website https://mahatenders.gov.in. Bidders should note that, Both corrigendum and minutes of both Prebid meetings will be considered as a part of original Tender document.

T.M.C/P.R.O/TMT/1710/2021-22 Dt.16.02.2022 Transport Manager

pls visit our official web-site Thane Municipal Transport www.thanecity.gov.in Undertaking, Thane

वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व),

ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१ ३०५. द्रध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६ फॅक्सः ०२५०-२५२५१०७

इंमेलः vasaivirarcorporation@yahoo.com सार्व. बांधकाम विभाग, मुख्यालय, विरार (पू.) जाहिर ई-निविदा सूचनाकरिता (प्रथम वेळ मुद्रतवाढ)

विषय:- १. विरार (पू.) प्रभाग समिती सी चंदनसार कार्यक्षेत्रात प्र.क्र. १८ मध्ये साईदर्शन अपार्टमेंट ते फुलपाडा मुख्य रस्त्यापर्यंत आरसीसी गटाराचे बांधकाम करणे.

२. वॉर्ड क्र. १२ येथील उर्दू शाळेजवळील समाजमंदीर पहिल्या मजल्यावरील हॉल बांधून विकसित करणे.

उपरोक्त विषयान्वये वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (सी) कार्यक्षेत्रातील वरील कामासाठी जाहीर निविदा सूचना दि. ०१/०२/२०२२ रोजी दै. सामना, दै. फ्रि प्रेस जर्नल, दै. आमची मुंबई या वर्तमानपत्रात तसेच (https://mahatenders.gov.in) या संकेतस्थळावर जा.क्र. व.वि.श.म/बांध/९८७/२२ दि. २८-०१-२०२२ अन्वये निविदा प्रसिध्दीस मंजूरी घेऊन दि. १५-०२-२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या तरी या कामासाठी अल्प प्रतिसाद आल्याने सदर कामासाठी प्रिपरेशनची व स्वीकृत मुदत खालील प्रमाणे वाढविण्यात आलेली आहे. मुदतवाढीचा तपशील खालील प्रमाणे:

- १) ऑनलाईन ई-निविदा स्वीकृत दिनांक दि. २१/०२/२०२२ दु. ३.०० पर्यंत राहील.
- २) ऑनलाईन ई-निविदा उघडणेची दिनांक २२/०२/२०२२ दु. ३.०१ पर्यंत.

जावक्र.: व.वि.श.म./बांध/प्रससी/१०६३/२०२२ दिनांक: १६/०२/२०२२

Sr. E-Tender No.

T-799/RFX-

3000025730

T-800/RFX-

3000025641

210MW/TM/

T-801/RFX-

3000025744

660MW/BM/

T-802/RFX-

3000025520

660MW/BM/

T-803/RFX-

3000025754

660MW/TM/

T-804/RFX-

3000025640

T-805/RFX-

3000025639

T-806/RFX-

3000025530

/T-807/RFX-

3000025672

660MW/BM/

T-808/RFX-

11 660MW/BM/

12 660MW/BM/

13

3000025815

T-809/RFX-

3000025814

T-810/ RFX-

3000025780

660MW/BM/

T-811/ RFX-

3000025782

T-812/RFX-

3000025845

T-813/ RFX-

3000025858

KORADI, NAGPUR.

14 660MW/BM/

15 210MW/BM/

TENDERING.

660MW/DISP/

2 210MW/CHP/

No.

1

3

4

सही/-(राजेंद्र लाड) कार्यकारी अभियंता वसई विरार शहर महानगरपालिका

Following Tenders are published on https://eprocurement.mahagenco.in

stores premises is including open yard, godown,

Annual contract of round the clock operation of Stacker

Work of HP welding in Stage-II for KTPS, TM-II on as &

Work of reconditioning of Air motor assembly of Rotary

Air Preheater in unit 8 (660MW) Boiler during overhaul at

Procurement of spares for coal mill Hot air dampers in

Work of general machining/repairing/reconditioning of

TG side critical auxiliaries at 3X660MW Koradi units on

Procurement of Medicine through E-Tender for the year

2021-22 schedule-B Ointments, Injections, IV Fluids

chambers with pipelines in P.H. area at KTPS, Koradi.

Work of duct cleaning during overhaul / short shutdown

Supply and Installation of AIRSEAL in Pent House area

of Boiler Unit- 08(660 MW) during Annual Overhaul at

Work of thickness measurement of Boiler tubes during

Work of inspection of water wall tubes & corrosion

mapping by remote field electromagnetic test (RFET)

Work of servicing of main steam stop valve in Unit#08 &

09 (660MW) Boilers during Annual overhaul at KTPS

Procurement of castable refractory normal, white heat -A

& Special cast for BM-II & ODP-II, Stage-II KTPS Koradi

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-

MOBILE NO.: +91-8411957697, E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in

FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. https://eprocurement.mahagenco.in

FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS,

Annual Overhaul of Unit 08 (660MW) at Koradi TPS.

during AOH of U#08 at 3x660 MW at KTPS, Koradi

210MW/MSA/ Annual House Keeping & Cleaning Contract at major

Reclaimer at CHP stage-II (Aug) Plant.

platform, office & Warehouse etc.

when required basis.

3x660 MW, KTPS, Koradi.

as and when required at hourly basis.

Dressing materials & Miscellaneous.

8 | 660MW/DISP/ | Procurement of Medicine through E-Tender for the year

9 210MW/CIVIL Cleaning of septic tanks and desalting of sewage

of U-8 boiler at 3x660MW KTPS. Koradi

2021-22 schedule-A Tablet, capsules & syrup.

KTPS, Koradi

AUTORIDERS INTERNATIONAL LTD

4A, Vikas Centre, S. V. Road, Santacruz West, Mumbai - 400 054. Tel. No. 022 - 42705201/02, Fax No. 022 - 66944057, CIN: L70120MH1985PLC037017

With reference to Financial Results of the Company published on 16.02.2022 which contains a typographical error wherein "Basic & Diluted EPS before and after extra ordinar items" was mentioned as (43.04) instead of 43.04. Kindly take a note.

PUBLIC NOTICE

Our clients propose to purchase a flat which is more particularly described in the Schedule of **Property** hereunder written from Shri Ghanshyam Kashiram Prabhu, with representations that (a) the said flat was acquired by Smt. Sulochana Kashiram Zantye from Maharashtra Housing and Area Development ownership basis; (b) upon demise of Smt. Sulochana Kashiran Zantve and Shri Kashiram Shridhai Zantye and thereafter in pursuance of a Deed of Release dated 03rd ebruary, 2022 bearing no. BBE - 3 1927 / 2022 executed by Smt. Shubhada Radhakrishna Dangi, the said Shri Ghanshyam Kashiram Prabhu is the absolute owner of the

said flat and is entitled to deal with

and dispose of the same. THIS NOTICE IS THEREFORE GIVEN TO THE PUBLIC IN GENERAL AND TO ANY AND ALL PERSONS who have any claim and / or interest and / objection and / or demand and / or dispute in respect of the transaction proposed hereinabove and / or in respect of the said flat by way of sale, demand, suit, lega proceedings, exchange, gift, trust inheritance, lien, mortgage, will lease and / or any sort of claim and or objection, such person(s) should shall submit such objection(s) and / or claim with evidence in support thereof to the undersignedwithin a period of fifteen (15) days from the date of publication of this Notice failing which, and / or if the objections are found to be without sufficient evidence in support, it shall be presumed by our clients that there are no claim(s) and / or objection(s) and / or interest with respect to the said flat as well as the aforementioned transaction thereof and /-or all such claims and / or objections and / o interest have been waived and our proceed with and complete the said transaction of purchase of the said flat from the said Shri Ghanshyan Kashiram Prabhu. Objection(s) received after expiry of fifteen (15) days from the date of publication of this Notice shall not be entertained and the same shall be considered invalid, waived and enforceable and the same will not

as such be binding upon our clients. SCHEDULE OF PROPERTY

Flat no. 1455 admeasuring five hundred and twenty five (525 ft2) square feet or thereabout as carpe area in building no. 59 of the M. I. G. Adarsh Nagar Co-operative Housing Society Ltd. which is assessed to municipal taxed by the Municipal Corporation of Greate SAC No. GS GS1001600080000 standing upon a plot of land bearing Cadastral Survey No. 209 of Worl Division of Mumbai City District.

Date: 17th February, 2022.

Place: Mumbai.

NOTICE-SRM-91

Mrs. Manasvi V. Tilwani Advocate Tilwani Law Associates

EMD/Estimated

Rs.16953/-

Rs.1345353.25/-

Rs.28962.84/-

Rs.2546284.80/-

Rs.6150.50/-

Rs.265050/-

Rs.8337/-

Rs.483700/-

Rs.14785.96/-

Rs.1128596/-

Rs.11900/-

Rs.840000/-

Rs.53498.72/-

Rs.4999872.50/-

Rs.53496/-

Rs.4999670/-

Rs.9823.09/-

Rs.632309.20/-

Rs.6160/-

Rs.266000/-

Rs.43745/-

Rs.4024500/-

Rs.5740/-

Rs.224000/-

Rs.34046/-

Rs.3054600/-

Rs.18462.52/-

Rs.1496252/-

Rs.8912.08/-

Rs.541208/-

----Sd/----

XX Karnataka Bank Ltd. POSSESSION

Head Office: Mangaluru-575002 CIN : L85110KA1924PLC001128 ARM Branch : Mumbai, 2nd Floor, 'E'-Block, Phone: 022-26572804/13/16 he Metropolitan, Plot No. C-26 & C-27, E-Mail: mumbaiarm@ktkbank.com Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051. Website: www.karnatakabank.com

NHEREAS, the Authorized Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitization ar Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafte referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued the Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the borrowers to repay the amour mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said Notice. S.No.1. Borrower/Mortgagors/Guarantors: 1) M/s Pitasys Softwares Private Limite Represented by its directors: i) M/r. Utkarsh Sudhir Dabhade, ii) M/r. Sudhir Ramchandr

Dabhade iii) Mr. Sachin Ramanlal Bhaysar and iv) Mr. Dinak Kumar Giri. At: Bldg No. 0/1004, Sidhachal Complex Phase V/1 CHSL, Near Vasant Vihar, Pokharan Road No.2 Village Majiwade, Thane, Maharashtra – 400610, 2) Mr. Utkarsh Sudhir Dabhade S/o Mr. Sudhir Dabhade, 3) Mr. Sudhir Ramchand Dabhade S/o Mr. Ramchandra Dabhade, 4) Mr. Sachin Ramanlal Bhavsar S/o Mr. Ramanlal C Bhavsar, At. B-10, Shreyas Building, Carl Road No.9, Behind ICICI Bank, Mumbai, Maharashtra – 400666, 5) Mr. Dipak Kumar Giri S Mr. Ram Lagan Giri, At. Flat No.03, Madhurima Apartment, Plot No.54, Sus Road, Vardayi Society, Abhinav College Bus Stop, Pashan, Pune city, Pune, Maharashtra – 411021 and Mr. Vaibhav Kumar Sudhir Dabhade S/o Mr. Sudhir Dabhade, No. 2, 3 & 6 are at. Building No. Mr. Valbhav Kumar Sudhir Dabhade S/o Mr. Sudhir Dabhade, No. 2, 3 & 6 are at: Building No. D/1004, Sidhachal Complex Phase V/1 CHSL, Near Vasant Vihar, Pokharan Road No. Village Majiwade, Thane, Maharashtra – 400610, Date of Demand Notice: 12.11.202¹ Account No. Overdraft Loan A/c No.7707000600006601, Amount Demanded Rs.53.65,506.10 Present Balance: Rs.55,60,738.10 (Rupees Fifty Five Lakhs Sixt Thousand Seven Hundred Thirty Eight and Paisa Ten Only) in PSOD A/No.7707000600006601 as on 31.01.2022 plus future interest & costs from 01.02.2022 Description of the immovable property: All that part and parcel of Residential Propert bearing Unit No.1004, admeasuring 787 Sq. Ft. ie 73.30 Sq. Mtrs (Built up area), on 10t Elory with exclusive use off Car Parking Space bearing No.43 in the building No.11 know loor, with exclusive use of 1 Car Parking Space, bearing No.43, in the building No. 1D know s 'Siddhachal Phase VI/1 Co-operative Housing Society Limited' in Phase VI, in the Comple nown as 'Siddhachal', situated Near Vasant Vihar, Pokhran Road No.2, Village – Majiwade hane(W) – 400610 and bounded by: East: Boundry, West: Flat No.1003, North: Boundry outh: Staircase & Flat No.1001. Possession taken on 11.02.2022.

Soluti: Staffcase & Flatino. 1001. Possession taken on 11.02.2022.

S.No. 2. Borrower/Mortgagors/Guarantors: 1) Mr. Devendra B Yadav S/o Mr. B D Yadav an P) Mrs. Shashikala Devendra Yadav W/o Mr. Devendra Yadav, Both Residing at: Roor vo. 17212, Indira Nagar, Trimuri Chawl, Rupadevi Pada No. 2, Road No. 33, Near Water Tank Fhane (West)-400604. Date of Demand Notice: 16.09.2021, Account No. PSTL AV. No. 7707001800026701. Amount Demanded: Rs. 20.06,574.13 Present Balance Rs.20,74,525.13 (Rupees Twenty Lakhs Seventy Four Thousand Five Hundred Twen and Paisa Thirteen Only) in PSTL A/c No.7707001800026701 as on 14.01.2022 plus Rs.20,74,525.13 (Rupees Iwenty Lakns Seventy Four Inousand Five Hundred Iwenty Five and Paisa Thirteen Only) in PSTL A/c No.7707001800026701 as on 14.01.2022 plus future interest & costs from 14.01.2022. <u>Description of the Immovable property</u>: All that part and parcel of Flat No.302, admeasuring 515 Sq. Ft. Built up area, on 3rd Floor in B Wing of the building known as GOODWILL Residency on the land bearing S.No. 71, Hissa No. 4/6, S.No. 71, Hissa No.4/7 part, S.No. 71, Hissa No. 6 at Village Kalher, Taluka Bhiwandi, Regn. Dist. Thane (W) within the limits of Kalher Gram Panchayat, Regn. Dist. And Sub Regn. Dist. Bhiwandi, and bounded by: East: Internal Road/ A wing, West: Open Plot, North: C Wing Sputh-Position Fosession taken and 10.2 2022. outh: Residential Building. Possession taken on 11.02.2022.

The borrowers/mortgagors/guarantors having failed to repay the amount, notice is hereb liven to the borrowers/mortgagors/guarantors in particular and the public in general that the indersigned being the Authorised Officer has taken possession of the properties describe hove in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read wi Rule 8 of the said Rules on this 11th day of February 2022. The borrower's attention is invited o provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redee he secured assets. The borrowers/mortgagors/guarantors in particular and the public leneral are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with thes eneral are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the operties will be subject to the charge of **KARNATAKABANKLTD, THANE BRANCH**. Karnataka Bank Ltd.

Date: 11.02.2022 Place: Thane

वैंक ऑफ़ इंडिया Bank of India

Bank of India, Jalgaon Branch CTS: 2117/1D, Navi Peth, Staion Road, Nehru Chowk, Jalgaon Email: Jalgaon.pune@bankofindia.co.in Ph : 0257-2229748

Annexure F

APPENDIX-IV [See rule-8(1)]
POSSESSION NOTICE (for Immovable property)

The undersigned being the authorized officer of the Bank of India (name of the Institution) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 06.09.2021 calling upon the borrower M/s Milkman Agro Products(Partnership Firm) to repay the amoun mentioned in the notice being Rs. 89,81,245 (in words Eighty nine lakh eighty one thousand two hundred forty five) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforce Rules, 2002 on this the 11th day of February of the year 2022.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India (name of the Institution) for an amount Rs. 89,81,245 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) or section 13 of the Act, in respect of time available, to redeem the

Description of the Immovable Property

- All that part and parcel of the property consisting of Gat No. 390 plot No. 4. Behind Kusumba Octrainaka, Airport Road, Kusumba Tal. & Dist. Jalgaon owned by Mr. Ravindra Dagdulal Jain (Partner in Milkman Agro Products) Within the registration Sub-district Jalgaon and District Jalgaon.
- All that part and parcel of the property consisting of Gat No. 391/2, plot No. 60, Behind Kusumba Octrainaka, Airport Road, Kusumba Tal. & Dist. Jalgaon owned by Mr. Ravindra Dagdulal Jain (Partner in Milkman Agro Products) Boundries of properties :

Property details	East	West	South	North
Gat No. 390, Plot No. 4	Plot No.	Plot No. 5	9 meter road	Gat No. 391
Gat No. 391/2, Plot No. 60	Gat No. 390	6 meter road	Gat No. 390	6 meter road
Date: 11.02.2022 Place: Jalgaon				rized Office ank of India

WESTERN RAILWAY-VADODARA DIVISION **OPEN 'E' Tender Notice**

of India are invited by Divisional Railway Manager (Electrical Tr.D). Western Railway, Pratapnagar, Vadodara-390004 for the following works. Sr. No.1. Tende No. & Name of Work: EL / TRD / Tender 21-22/12 Modification work in OHE or account of Re-girdering of Mahi Bridge ear Vasad in Vadodara-Geratpur sectio of Vadodara division. Approximate cost Earnest money to be deposited (In Rs.) 71,800/- Tender scheduled on: Tender closing date 16.03.2022 and time of closing at 15.00 hrs. on the same date Web page particulars and notice for location where complete details can be seen & address of the office and clarification: Web site @ www.ireps.gov.in Divisional Railway Manager (Electrica Tr.D) Western Railway, Pratapnagar, dodara - 390004.

WESTERN RAILWAY-VADODARA

E TENDER NOTICE

Dy. Chief Engineer (Construction III

Western Railway, Pratapnagar, Vadodara

390 004, invites e-tender as per the details

DY.CE/C/III/BRC/CTD-DHAR/115 ii

Name of the work: Preparation of plan for

Forest Diversion proposal as per Fores

Conservation Act. -1980 for forest land

with obtaining Stage-I & Stage-I

clearance from Ministry of Environment &

Forest (Govt. of India). Tree enumeration

and obtaining forest department's

permission for cutting of trees in Railway

and In DHAR District in connection with

CTD-DHAR new Line project. iii)

Approximate cost work : Rs. 849.56

lakhs, iv) Earnest Money to be

Availability of online Tender for bidding

08.03.2022 up to 15.00 Hrs. Date of

opening & Time: 08.03.2022 at 15.30

hrs. **vi)** Regarding detailed notice

containing cost of tender document (non refundable), EMD, eligibility criteria,

Similar Nature of work, detailed

tender conditions, please visit

Follow us: ☑ www.twitter.com/WesternRly

www.ireps.gov.in. Manual offers

not be considered.

deposited: Rs. 5,74,800.00

given below: i) E-Tender No.

My client, MR. SAVIO D'SOUZA S/o. (Late Bonaventure Martin D'Souza is the Owne of Flat No. 11, 2nd Flr, Emerald, ST. PIUS X CHS LTD., St. Pius X Street, MULUND WEST, MUMBAI 400080, CTS No. 551/34 of Plot No. 11, Village-Nahur, Taluka-Kurla, Mumbai Suburban District, and Registration Sub - District of Mumbai, MR BONAVENTURE MARTIN D'SOUZA, was the first & founder member of ST. PIUS > CHS LTD., and was issued Share Certificate No.46, with distinctive numbers from 226 to 230 (both inclusive) or 20/09/1973.

His father MR. BONAVENTURE MARTIN D'SOUZA died on 11/08/1988 and his mother MRS. FLOSSY D'SOUZA died or 4/12/1998. The ONLY legal heirs to this flat is my client, MR. SAVIO D'SOUZA and his sister, DR. AMITA QUADROS.

They intend to sell the said flat to MRS PALLAVI PRAKASH PARKAR and MR. LAWRENCE SHAVER D'SILVA. Any person/organization etc. having any objection should file their objection within fifteen days from date of publication of this Notice with the undersigned. For the above mention matter any situation o circumstances my client will be fully responsible and be bound for that. MR. SAVIO D'SOUZA

Advocate High Court 5/B. Laxmi Sadan, Zaver Road End Mulund (W), Mumbai - 400080

PUBLIC NOTICE

hat Arvindaben R. Mehta 8

Ramanlal C. Mehta i.e. owners o

1) Industrial Unit No. 6, ground

loor, in Building No. 1 known as

Swagat in Sagar Plaza Premises

Soc. Ltd., are, Tal: Vasai,

Palghar, 2) Shop No. 06, A wing

ground floor, in Blue Mount Edifice

Co-op. Soc. Ltd., Building Type N,

village Diwanman, Tal: Vasai

Arvindaben Ramanlal Mehta &

Railakshmi Nitin Mehta owners o

Shop No. 4 & 10, ground floor, ir

Ram Zarukha, village Navghar

Arvindaben R. Mehta died

intestate on 07/08/2021 and Ramanlal C. Mehta has died

ntestate on 17/04/2014, leaving

pehind 1) Nitin R. Mehta (son), 2)

Manisha R. Shah (daughter) & 4)

Jvotsna K. Shah (daughter). as 4

absolute legal heirs to them. After

discussion amicably, they have

decided to transfer above

properties & shares of dead

persons in one or more names of

egal heirs. Hence we are calling

objections to clear title of above

properties, accordingly. Therefore

any person/s or institution/s

having any claims, objections of

any nature whatsoever in respect of the above properties

should send their claims in writing

to undersigned at 'Mathura

Bunglow, near Hanuman Temple

hall, Yadav Patil Marg, Diwanman

village, Vasai Road (W), Dist.

Society office, with

Adv. Mr. D. K. MANKAR

Palghar, 401202 and in the

documentary evidence in support thereof within 14 days of

publication of this Notice, failing

which the claims, actions if any, shall be deemed to have been

R. Mehta (son),

Vasai Dist: Palghar

Dist: Palghar, & 3)

Gokhivare,

Tal.:

Chetan

building/

To whomsoever it may concern

Date: 17.02.2022 Place: Mulund, Mumbai

PUBLIC NOTICE

This is to inform/notice you that **HUTOXI RATANSHAW** HODIWALA and MOINUDDIN ABDUL LATIF CHANDIWALA are bonafied members o Allied Industrial Premises Co-Operative Society Ltd. having address at Prof. Ram Punjwani Road, Mahim (W), Mumbai - 400016 and holding Unit No. 19 on the Ground Floor in the building of the society and Five (5) shares of Rs. 100/- each bearing distinctive Nos. from 496 to 500 vide share Certificate No. 021 among the two owners MOINUDDIN ABDUL LATIF CHANDIWALA Died 27.07.2020.

The society have received application MR. SHAKEEL MOINUDDÌN CHANDIWALA (2) MR. MUBEEN MOINUDDIN CHÁNDIWALA, for transfer of said unit.

If any person/s, bank, society or company, Financial Institute has any claims, rights, objections in respect of the above unit then submit it with supporting copies of proof thereof at Society's above mentioned office address within 15 days from the publication of this notice. If no claims/objections are received by the society within this prescribed period it shall be deemed there are no claims/objections for the same, if any are waived and the society shall be free to effect this proposed transfer of the above said Unit No. 19, Ground Floor, in the Society's building. Place : Mumbai

Date: 17.02.2022

Chairman/Secretary, Allied Industrial Premises Co-Operative Society Ltd.

Seventy Thousand only)

Encore Asset Reconstruction Company Private Limite

Sd/

to acquire and purchase from DR. SHIV SARVAMITRA CHADDA, legal heir and Sole surviving Executor named under the last Wills of 1) I ate DR. SARV MITRA CHADDA and 2) Late MRS. SUNETA SARVMITRA CHADDA, Hindu, Indian Inhabitants, who were the owners of Flat No. 401 (formerly numbered as 4), admeasuring 850 sq. ft. (built up) equivalent to 78.99 sq. mts on the 4th Floor and a stilt parking space, admeasuring approx. 100 sq. ft. equivalent to 9.29 sq. mts in the building 'Sweet Home', situated at Sherly Raian Road, Off Carter Road, Bandra (West), Mumbai 400 050 on plot bearing C.T.S. No. C/1230 in the Village Bandra C, Taluka Andheri, B.S.D., Mumbai (hereinafter referred to as the said flat) and all rights attached thereto free from all encumbrances.

Any persons having any

Advocate High Court 12, Bandra Julie Dr. Peter Dias Road, Bandra W, Mumbai - 400 050

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that my clients intend

claim of whatsoever nature into or upon the said Flat or any part thereof are hereby called upon to intimate the same with documents in support thereto to the undersigned within fifteen days hereof failing which claims if anv shall be deemed to have been waived and my clients shall proceed to acquire the said Flat along with all right attached thereto free from encumbrance. Dated this 16th February, 2022

JOHNSON JOHN

Authorized Officer ICICI Home Finance Company Limited Place: Baiganwadi Encore Asset Reconstruction Company Private Limited (Encore ARC) Encore ARC Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram – 122 002, Haryana Sale Notice for sale of Immovable Property Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security InterestAct, 2002 read with provisoto Rule 8 and 9 of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below describe

nmovable property mortgaged/charged to Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. to secure the outstanding dues in Ioan accou ince assigned to Encore ARC ("Secured Creditor") acting in its capacity as Trustee of EARC-Bank-015-Trust, the symbol possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "As is where is", "As i what is", and "Whatever there is" basis on 22-03-2022, for recovery of Rs.41,91,422/- (Rupees Forty One Lakh Ninety One housand Four Hundred Twenty Two Only) due to the Secured Creditor as on 31.10.2021 from Mr. Ravindra Mulukraj Khatr (Borrower and Mortgagor), Mrs. Sugandha Ravindra Khatri (Co-Borrower) and Mr. Sandeep Sonu Acharekar (Guaranto with further interest at agreed rate till date of recovery and other applicable costs and charges.

The description of secured assets with details of Reserve Price and Earnest Money Deposit are mentioned below: Description of the immovable property (Secured Assets) Reserve Price Earnest Money Deposit (EMD) All that Pieces and Parcels of the Flat No. B/102, admeasuring 665 sq. fts. Built-up) on First Floor, in "A" type of the building known as "Hari Om Pooja (Rupees Forty (Rupees Four Lakh

Building "A" & "B" Co-operative Housing Society Ltd.", constructed land bearing Seven Lakh only) New Survey No.99/54 (Old Survey No.344/54), New Survey No.99/55 (Old Survey No.344/55), New Survey No.99/56 (Old Survey No.344/56) of village Shivaji Nagar, Garibacha Wada, Dombivli (West) within the limits of Kalyar Dombivli Municipal Corporation, Taluka Kalyan, District Thane

inancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

In case the Auction date is declared public holiday then the date will be automatically extended to the very next working day . For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor's website http://www.encorearc.com/ For any clarification/ information, interested parties may contact Authorized Officer of Encore ARC Mr. Sagar Muley at

Mobile No.+91- 9619899386, email id:sagar.muley@encorearc.com. or Mr. Virendra Ghanwat at Mobile No +91 – 7045728788, email id : virendra.ghanwat@encorearc.com Sd/- Authorized Officer

CHIEF ENGINEER (O&M) MAHAGENCO, KTPS, KORADI.

Date: 15-02-2022

PUBLIC NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051 Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: 1st floor, Dr. Savitha Commercial Complex, Above Idea Showroom, 2/907/23/2, Opp to saveshwara Hospital, Sedam Road, Gulbarga – 585105

The following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from ICICI Home Finance Company Limited ("ICICI HFC") and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence they are hereby notified by way of this public notice.

Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ (Loan Account Number) & Address Date of Notice Property Address of Secured Asset/ Sent/ Outstanding as on Date of Notic Date Shivanand Basalingappa Biradar (Borrower), Parvathi Shivanand SY No 1128/B, Plot No 72, Nandi 22-12-2021 07/11/ Badawani B Baganwadi, Near Gangadha 2021 Layout, B Baganwadi Baiganwadi Maharashtra 400043. Bounded By- North: 9 Mtr Road, South: Plot No 74, East: 9 Mtr Road, West: Plot No 71. Biradar (Co- Borrower), C/o Pomu B Lamani, Nandi Nadawani, Near Gangadar, Basavan Bagewadi 12,75,604/-LHBIJ00001287636 The steps are being taken for substituted service of notice. The above borrower/s and/or their guarantors (as

applicable) are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of publication

of this notice else further steps will be taken as per the provisions of Securitization and Re-construction of

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय : २७बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई- ४०० ०५ कॉर्पोरेट कार्यालय : कोटक इन्फिनिटी, बिल्डिंग क्र. २१, इन्फिनिटी पार्क, जनरल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७.

लिलाव-सूचना

खालील नमूद कर्जदारांनी खाली विनिर्दिष्ट केल्यानुसार सोने दागिने/वस्तु गहाण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी हप्ते आणि थकबाकी रकमेची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे बँकेला थकीत रकमांची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता सूचना जारी करणे भाग पडले. तथापि, कर्जदार त्यांची उर्वरित थकबाकीची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे बँकेच्या नावे तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव करणे बँकेला भाग पडत आहे.

वर वर्णन केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा खुला लिलाव येथे करण्यात येईल :-

दिनांकः २४-फेब्र्-२०२२ वेळः सकाळी ११.०० वा. स्थळः संबंधित शाखा आवार

एपीपी/एपीएसी	पक्षकाराचे नाव	राज्य	ठिकाण	उप ठिकाण	ढोबळ वजन
जीएलएन१ ८२२२४१	मुरुगन धनपाल कौंदर	महाराष्ट्र	अंधेरी/कुर्ला	घाटकोपर	१७५.२२
जीएलएन२०७२०१९	मुरुगन धनपाल कौंदर	महाराष्ट्र	अंधेरी/कुर्ला	घाटकोपर	१३४.८७
जीएलएन१ ८२२२२२	मुरुगन धनपाल कौंदर	महाराष्ट्र	अंधेरी/कुर्ला	घाटकोपर	१२०.४४
जीएलएन२०८३०३१	मुरुगन धनपाल कौंदर	महाराष्ट्र	अंधेरी/कुर्ला	घाटकोपर	९६.५०
जीएलएन२०७२०४२	मुरुगन धनपाल कौंदर	महाराष्ट्र	अंधेरी/कुर्ला	घाटकोपर	۷٥.39
जीएलएन२०२३५०३	दिलीप कुमार शुक्ला	महाराष्ट्र	बदलापूर	घाटकोपर	३५.३६
जीएलएन१ ९०८७३३	अजय घनश्याम शेजवळे	महाराष्ट्र	डोंबिवली	घाटकोपर	38.80
जीएलएन१९०१६११	अनुप दुर्गा पात्रो	महाराष्ट्र	डोंबिवली	घाटकोपर	99.09
जीएलएन१ ९५९०४८	अंजली विनायक काकडे	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	१२७.०३
जीएलएन१ ९५९०२९	अंजली विनायक काकडे	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	१२१.७६
जीएलएन१९५९१५९	अंजली विनायक काकडे	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	93.83
जीएलएन२०४२३३९	आदिती गरुनाथ परब	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	१२२.६१
जीएलएन२०२११७८	आदिती गुरुनाथ परब	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	£3.38
जीएलएन२०००८९५	रामदास आनंद यादव	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	२५६.४६
जीएलएन१ ८०८४०६	सुवी गणेशन	महाराष्ट्र महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	११६.७४
जीएलएन१ ८२६९३५	रियाज मोहिद्दीन सय्यद	महाराष्ट्र महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	40.80
जीएलएन१ ९६५३२७	रोहिदास आत्माराम टेंबुलकर	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	१९२.७७
जीएलएन१ ८५२६३०	अनिल लक्ष्मण पटेल	महाराष्ट्र महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	१४४.१८
जीएलएन१ ८३६७३५	दीपाली शांताराम मराठे	महाराष्ट्र महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	३६.२८
जीएलएन२०३३२७९	दीपाली शांताराम मराठे	महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	१३.५१
जीएलएन१ ९२९४२६	शबाना जाफरुल हसन खान	महाराष्ट्र महाराष्ट्र	घाटकोपर	घाटकोपर	43.02
जीएलएन२०९४८९३	श्याम कुमार बुधराणी	महाराष्ट्र महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर	£3.82
जीएलएन१७३२४७६	झिनत फातेमा मोहम्मद उस्मान खान	महाराष्ट्र महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर	२०९.४९
जीएलएन२०९०९२४	अलका विश्वास मोरे	महाराष्ट्र महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर	830.00
जीएलएन१ ७०६८६२	जिनुमोल जॉर्ज	महाराष्ट्र महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर	३६.१९
जीएलएन१७१९९८३	विक्रांत विनोद चव्हाण	महाराष्ट्र	कल्याण	घाटकोपर	88.33
जीएलएन२०७४२८५	आप्पासाहेब अवचरे	महाराष्ट्र महाराष्ट्र	माट्रंगा	घाटकोपर घाटकोपर	३०६.५५
जीएलएन१८२५९१५	रोहित बाळू नांगरे	महाराष्ट्र महाराष्ट्र	माटुंगा	घाटकोपर	११६.४८
जीएलएन२०६९६१०	दसपल्ली लक्ष्मी प्रसन्न	महाराष्ट्र महाराष्ट्र	माटुंगा	घाटकोपर	१२१.३७
जीएलएन२०५८८६२	फारुक मुसद्देक शेख	महाराष्ट्र महाराष्ट्र	माटुंगा माटुंगा	घाटकोपर	38.33
जीएलएन१ ५९९६६८	रवींद्र वसंत वायंगणकर	महाराष्ट्र महाराष्ट्र	मुलुंड	घाटकोपर	१९.५ २
जीएलएन१५५१८९६	रवींद्र वसंत वायंगणकर	महाराष्ट्र महाराष्ट्र	नुराड मुलुंड	घाटकोपर	40.70
जीएलएन२००३६६१	गौरी गिरीश सावंत	महाराष्ट्र महाराष्ट्र	<u> </u>	घाटकोपर	१२४.८६
जीएलएन १५६६७४४	संस्कृती सतीश पशीलकर	महाराष्ट्र महाराष्ट्र	<u> </u>	घाटकोपर	१४.०६
जीएलएन१ ९६९३४०	लीला मेहता	महाराष्ट्र	मुल <u>ं</u> ड	घाटकोपर	१९६.९९
जीएलएन२०९७१८७	लीला मेहता	महाराष्ट्र महाराष्ट्र	<u> </u>	घाटकोपर	८१.३०
जीएलएन२०९६३६०	लीला मेहता	महाराष्ट्र महाराष्ट्र	<u> </u>	घाटकोपर	64.40
जीएलएन१ ६८३४३८	कृतीबेन विनोदराय भारदवा	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर	£8.78
जीएलएन२०९९०३०	राहल जगदीश प्रसाद यादव	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर	९.७६
जीएलएन२०११३०६	मेहजबीन रशीद सय्यद	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर	१७५.२२
जीएलएन२०३४३८०	सूरजकुमार शंभूनाथ जैस्वाल	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर	१६.९१
	विनित शशिकांत पाटील	- "	ठाणे	घाटकोपर	74.55
जीएलएन१९३४१२५ जीएलएन२००५६८२	ावानत शाशकात पाटाल रोहित लह तावरे	महाराष्ट्र महाराष्ट्र	ठाण ठाणे	घाटकापर घाटकोपर	99.09
			ठाण ठाणे		
जीएलएन१ ९९५९०४	सुनितादेवी विजयशंकर मौर्य	महाराष्ट्र		घाटकोपर	२०.६९
जीएलएन१ ७३३०६७	सुनितादेवी विजयशंकर मौर्य	महाराष्ट्र	ठाणे - ज्या	घाटकोपर	20.20
जीएलएन२०७०६५३	रिधेश महेशचंद्र शर्मा	महाराष्ट्र	ठाणे	घाटकोपर	१३.२७
जीएलएन२०७७९४ जीएलएन२०७७८९०	रोहन शंकर कुरणे रोहन शंकर कुरणे	महाराष्ट्र	ठाणे-मेड ठाणे-मेड	घाटकोपर घाटकोपर	५३.४१ ३९.९९
	1 154 3106 06101	महाराष्ट्र	ા ઠાળ-મદ	। धाटकाप∜	37.79

बोलीदारांना कलिना शाखेत लिलावाच्या दिवशी २३-०२-२०२२ रोजीस सायं. ४ वा. पूर्वी तपासणीकरिता त्यांचे मूळ छायांकित-ओळखपत्र, स्वाक्षरी आणि पत्त्याचा पुरावा त्यासह दोन सध्याचे फोटोग्रापस सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. कायदपत्र हस्तांतरणासाठी वयक्तीक बोलीदारांनी सुद्धा उपस्थित रहावे. बँक बोलीदारांस कोणतीही सूचना न देता लिलावाचे ठिकाण/तारीख/वेळ बदलण्याचे वा लिलाव रह/उच्चतम बोली अंतिमकरण्याचे प्राधिकार राखून ठेवत आहेत.

ग्राहकाच्या खात्यांमधून लिलावाच्या प्रक्रियेची रक्कम घेतली जाईल. बोलीची रक्कम खातेदाराच्या खात्यातील रकमेच्या आसपास नसल्यास सदर रक्कम ग्राहकाच्या बोलीतून घेण्याचे अधिकार बँकेकडे राखून ठेवले जातील.

लिलावाच्या अटी आणि शतींसंबंधी कोणत्याही पुढील तपशील/सहाय्य/स्पष्टीकरणाकरिता, तुम्ही श्री. अफ्फान पारकर

आरबीएल बँक लि.

खात्याचे नाव/कर्जदार/ गहाणकार/जामीनदार चे | तारण मत्तांचे वर्णन (मिळकत फ्रीहोल्ड आहे किंवा भाडेपट्ट्याची

गाळा क्र. १, न्यू म्युनिसिपल मार्केट, अकुर्ली रोड, मिळकत १:- पोयसर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ चा

एन जी सनसिटी च्या पुढे, फेज-१, ठाकूर गाव, च्या मालकीची: विरेंद्र हिरप्रसाद सिंग आणि मिरा विरेंद्र सिंग,

१३, रामकुंज, १ ला मजला, कांदिवली रेल्वे स्टेशन रोड, येथे स्थित ''भूमी हिल्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

जवळ, म्युनिसिपल स्कूल समोर, कांदिवली (पूर्व), लिमिटेड'' बिल्डिंग क्र. १, प्लॉट क्र. ए२ अशा ज्ञात इमारतीमधील

ए-१००४ आणि १००६, भूमी हिल्स सी.एच.एस.एल., पूर्वेकडे: ''बी'' विंग, दक्षिणेकडे: सनसिटी फेज-१, पश्चिमेकडे:

एन जी सनसिटी च्या पुढे, फेज-१, ठाकूर गाव, ठाकूर व्हिलेज रोड, उत्तरेकडे: महादेव रेसिडेन्सी.

करण्याची अंतिम तारीख आहे २२.०३.२०२२ **रोजी स. १०.०० पर्यंत**.

६) बोली अयशस्वी ठरल्यास कोणत्याही व्याजाशिवाय ०२ कामाच्या दिवसानंतर इअर परत केली जाईल.

११) विक्री काटेकोरपणे ह्या जाहिरातीमधील आणि विहित निविदा प्रपत्रामधील अटी आणि शर्तींच्या अधीन होईल.

मागवन करण्यात येईल

रोहित डिस्ट्रीब्युटर्स (अर्जदार)

कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१

कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१

रोहित डिस्ट्रीब्युटर्स (अर्जदार)

मिरा विरेंद्र सिंग (सह-अर्जदार)

कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०

राहुल विरेंद्र सिंग (सह-अर्जदार)

कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१

८०९००१७७६९२७

विरेंद्र हरिप्रसाद सिंग (सह-अर्जदार)

रोहित डिस्ट्रीब्युटर्स (अर्जदार) ए-१००४ आणि १००६, भूमी हिल्स सी.एच.एस.एल.,

एन जी सनसिटी च्या पुढे, फेज-१, ठाकूर गाव,

ए-१००४ आणि १००६, भूमी हिल्स सी.एच.एस.एल.,

ए-१००४ आणि १००६, भूमी हिल्स सी.एच.एस.एल.,

एन जी सनसिटी च्या पुढे, फेज-१, ठाकूर गाव,

कर्ज खाते क्र : ८०९००१७७६९१० आणि

३) निविदा उघडण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण;

८) वरील विक्री बँकेच्या अंतिम मंजुरीअधीन राहील.

करण्याचे निर्विवाद अधिकार अधिकाऱ्यांना आहेत.

७) प्रदानाची वेळ आणि पद्धत :

प्रतिनिधीमार्फत हजर रहावे.

बी. दिनांक : २२.०३.२०२२, सी. वेळ : स. ११.००

४) उपरोक्त मत्ता राखीव किंमतीखाली विकल्या जाणार नाहीत.

बी) बँकेने विक्री निश्चिती केल्याच्या १५ दिवसात उर्वरित रक्कम.

घ्यावी. वरील देण्याच्या प्रदानाची कोणतीही जबाबदारी बँक घेणार नाही.

शकतात तथापि. त्यांनी उपरोक्त सर्व आवश्यकतांची पर्तता केली पाहिजे.

नोंदणीकृत कार्यालय : १ ली लेन, शाहुपुरी, कोल्हापूर-४१६००१.

RBLBANK राष्ट्रीय कार्यालय : ९ वा मजला, टेक्निप्लेक्स कॉम्प्लेक्स- १, वीर सावरकर फ्लायआव्हर लगत, गारगाव (पारचम), मुव शास्त्रा कार्यालय : ९ वा मजला, टेक्निप्लेक्स ।, वीर सावरकर फ्लायओव्हर लगत, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२

आहे त्यासह)

च्या मालकीची: विरेंद्र हरिप्रसाद सिंग आणि मिरा विरेंद्र सिंग

सी.टी.एस. क्र. ८७४/सी/१ धारक ठाक्र व्हिलेज, ठाक्र व्हिलेज

रोड. येथे स्थित "भमी हिल्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

लिमिटेड'' बिल्डिंग क्र. १, प्लॉट क्र. ए२ अशा ज्ञात इमारतीमधील

''ए'' विंगमधील मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८१० चौ.फू. १०व्या

पूर्वेकडे: ''बी'' विंग, दक्षिणेकडे: सनसिटी फेज-१, पश्चिमेकडे:

मिळकत २:- पोयसर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ चा

सी.टी.एस. क्र. ८७४/सी/१ धारक ठाकूर व्हिलेज, ठाकूर व्हिलेज

'ए'' विंगमधील मोजमापित बिल्टअप क्षेत्र ८१६ चौ.फू. १०व्या

१) विहित निविदा प्रपत्र आणि विक्रीच्या अटी आणि शर्ती १७.०२.२०२२ पासून कोणत्याही कामाच्या दिवशी स. १०.०० ते सं. ५.०० वा. दरम्यान २१.०३.२०२२ रोजी द्. ५.०० पर्यंत आरबीएल

२) मोहोरबंद निविदांना आमच्या कार्यालयात आरबीएल बँक लि., ९ वा मजला, टेक्नीप्लेक्स कॉम्प्लेक्स –१, वीर सावरकर फ्लायओव्हरलगत, गोरेगाव (पश्चिम), मुंबई–४०० ०६८ येथे सादर

५) इच्छुक बोलीदारांनी विक्री आयोजित करणाऱ्या **'आरबीएल बँक लि.'** च्या नावे शेड्युल्ड कमर्शियल बैंकेने जारी केलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात राखीव किंमतीच्या १०% असलेल्या इसारा

९) इच्छुक पक्षकारांनी कृपया संबंधित विभाग/कार्यालयातून वैधानिक आणि विक्री/मिळकत कर, वीज थकबाकी आणि सोसायटी थकबाकी सारखी अन्य थकबाकी याबाबत पडताळणी/निश्चिती करून

१०)येथे वर विनिर्देष्ट केलेले तारण मत्तांच्या संबंधातील तपशील निम्नस्वाक्षरीकारांच्या माहितीप्रमाणे दिलेले आहेत, तथापि, सदर तपशिलांमधील कोणत्याही त्रुटी, गैरविधाने, उणिवांसाठी ते जबाबदार

१२) विक्री अधीन तारण मत्तांचे मालक, कर्जदार, संबंधित निविदाकार, जामीनदार यांची इच्छा असल्यास ते विक्रीसाठी प्रस्तावित केलेले तारण मत्तांसाठी त्याचे/त्यांचे शक्य तितके सर्वोत्तम प्रस्ताव देऊ

१४) निविदा उघडल्यानंतर इच्छा असल्यास बोलीदार/निविदाकार/प्रस्तावकर्त्यांना त्यांची बोली/प्रस्ताव वाढविण्याची संधी दिली जाईल. म्हणून त्यांनी कृपया स्वत: किंवा रितसर प्राधिकृत व सक्षम

१७) कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा निविदा तहकूब करणे/पुढे ढकलणे/रद्द करणे तसेच कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ह्या विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तींमध्ये सुधारणा

१६) यशस्वी बोलीदार/प्रस्तावकर्त्यांना कायद्याप्रमाणे प्रयोज्य असलेले विक्री प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठीचे सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि अनुषंगिक परिव्यय भरावे लागतील.

नसतील. म्हणून संभाव्य खरेदीदार, निविदाकार यांनी कृपया निविदा सादर करण्यापूर्वी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी हे तपशील व तारण मत्तांच्या संबंधातील अन्य तपशील तपासून खात्री करून घ्यावी.

मजल्यावरील फ्लॅट क्र. १००४ धारक निवासी मिळकत

मजल्यावरील फ्लॅट क. १००६ धारक निवासी मिळकत

बँक लि., ९ वा मजला, टेक्निप्लेक्स कॉम्प्लेक्स-१, वीर सावरकर फ्लायओव्हर लगत, गोरेगाव-(प.), मुंबई-४०००६२ येथे उपलब्ध असतील.

ए. ठिकाण : आरबीएल बँक लि., ९ वा मजला, टेक्निप्लेक्स कॉम्प्लेक्स-१, वीर सावरकर फ्लायओव्हरलगत, गोरेगाव- (प.), मुंबई-४०००६२

अनामत रकमेसह (इअर) ''सदर मिळकतीच्या खरेदीसाठी निविदा'' असे ठळक अक्षरात लिहिलेल्या मोहोरबंद पाकिटातून त्यांची निविदा सादर करावी.

ए) प्रस्ताव स्वीकारत्या दिवशीच किंवा पुढील कामाच्या दिवसापर्यंत बँकेने प्रस्ताव स्वीकारत्यावर विक्री रकमेच्या इ.अ.र.च्या १०% सह २५% चे प्रदान.

सी) प्रदानात कसूर केल्यास, सरफैसी ॲक्ट, २००२ व सरफैसी रुल्सच्या तरतुदींप्रमाणे प्रदान केलेल्या रकमा जप्त केल्या जातील

१३)कर्जदार, संबंधित निविदाकार, जामीनदार, तारण मत्तांचे मालक किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी हे निविदा उघडण्याच्या वेळी हजर राह् शकतात.

ठाकर व्हिलेज रोड. उत्तरेकडे: महादेव रेसिडेन्सी

राष्ट्रीय कार्यालय: ९ वा मजला, टेक्निप्लेक्स कॉम्प्लेक्स- १, वीर सावरकर फ्लायओव्हर लगत, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२.

जाहीर सूचना - तारण मत्तेच्या विक्रीसाठी लिलाव

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाशियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (नियम ८(६) अन्वये बँकेकडे गहाण स्थावर मिळकतीच्या

संदर्भात विक्री नि निविदा सूचना

काना क्र. १ मधील खालील कर्जदारांनी येथे खाली रकाना क्र. २ मध्ये वर्णन केलेल्या स्थावर मिळकर्तीच्या (यापुँडे उल्लेख 'तारण मत्ता') गहाणासापेक्ष कर्ज सुविधा घेतल्या. एकूण थकबाकी रक्कम येथे

खालील रकाना क्र. ४ मध्ये नमूद केली आहे. जी सदर कर्जदारांकडून वसुलीयोग्य आहे. **आरबीएल बँक लि.** (ह्यापुढे उल्लेख **'बँक'**) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन

ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲंण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ''**सरफैसी ॲक्ट, २००२''**) च्या कलम १३(२) अन्वये **३०.०३.२०२१** रोजी मागणी सूचना जारी

करून खालील रकाना क्र. १ मधील कर्जदारांना व अन्य संबंधितांना सुचनेतील रकमेची परतफेड ६० दिवसात करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात सदर कर्जदारांनी कसुर केल्याने.

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी **११.०६.२०२१** रोजी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये तारण मत्तांचा **सांकेतिक कब्जा** घेतला. सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (ह्यापुढे उद्घेख **'सरफैसी रूल्स**'

च्या नियम ८ व ९ सहवाचता ॲवरच्या कलम १३(४) अंतर्गत **'जसे आहे जेथे आहे' आ**णि **'जे आहे जसे आहे' तत्त्वाने** तारण मत्तांना विक्रीसाठी प्रस्तावित केले आहे. विक्री व्यवहार मोहोरबंद निविद

तपशील

९७६९८९३२४१ येथे संपर्क साधणे आवश्यक आहे.

जाहीर सूचना केनरा बैंक 📣 Canara Bank

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, आम्ही (मालक) यांचे खाालील लिखीत अनुसूचीमध्ये . अधिक विवरणीत मालमत्तेच्या संदर्भातील (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भित) हक, अधिकार व

हितसंबंधांची पडताळणी करत आहोत.

त्यानुसार, सर्व व कोणतेही व्यक्ती/ संस्था यांना वैयक्तिकरित्या, हिंदू अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्था, संघटना, व्यक्तींच्या संघटना वा वैयक्तिक संस्था यांना असमाविष्ट वा नसलेले लेंडर्स व/वा धनको, भागीदार, कायदेशीर वारस यांना सदर मालमत्तेच्य संबंधात कोणतेही लाभ, हक्क, दावे, आक्षेप, मागण्या वा अधिकार वा हितसंबंध असल्यास तसेच कोणत्याही भागाच्या संबंधात वारसा. विक्री. हस्तांतरण, शेअर, गहाण, देणगी, प्रभार, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, जप्ती, वहिवाट, भेट, अदलाबदल, अडथळे, कौंटंबिक व्यवस्था/ सेटलमेंट, देणगी, जप्ती, देखभाल, सुविधाधिकार, न्यास, ताबा, कोणत्याही न्यायालयाचे आदेश वा हुकूम, कंत्राट/ करार, विकास हक, भागीदारी. अधिकार, खाटले, आरक्षण, कंत्राट/ करार, मुखात्यारपत्र, ऑप्शन, एफएसआय कन्जम्पशन पहिले रिफ्यजल हक पीएम्प्यम वा कोणतेही टायित्व वा कोणतेही समिती वा अडथळे वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज परावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना ३०७, सेंटर पॉईंट बिल्डींग, चकाला मेट्रोजवळ, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून चौंदा (१४) दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध, लाभ दावे. मागण्या व/वा आक्षेप जर काही असल्यास ते अधित्यागीत व /वा परित्यागीत मानले जातील व सदर मालमत्तेचे मालकांचे हक स्पष्ट व बाजारमूल्य असतील.

वरील संदर्भित अनसची :

(सदर मालमत्ता) सर्व तो भाग व भखांड असलेली जिमन, मोजमापित प्लॉट व जिमन मोजमापित १११६.८० चौ. मीटर धारक सर्व्हें क्र. १४९/ए/६, संबंधित सीटीएस क्र. १३८४/बी व रचना स्टेला कॉटेज म्हणून ज्ञात व सदर प्लॉटवरील उभी असलेली गाव मरोळ, तालूका विले पार्ले, जिल्हा मुंबई उपनगर, मरोळ चर्च रोड म्हणून पत्ता, मरोळ, अंधेरी पर्व. मंबर्ड ४०० ०५९ येथील मालमत्ता अन्यथा के / ई महापालिका विभाग अंतर्गत व सीमा :

पूर्वेस : प्लॉट धारक जिमन सीटीएस क्र. १३८४/ए, पश्चिमेस : डी. पी. रोड व जिमन धारक सीटीएस क्र. ३७९ चा प्लॉट.

उत्तरेस : डी. पी. रोड. दक्षिणेस : जमिन धारक सीटीएस क्र. १३८२ चा प्लॉट.

शुध्दिपत्र

ऑटोरायडर्स इंटरनॅशनल लि. ४ ए, विकास सेंटर, एस. व्ही. रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०००५४ फोन क्र.: ०२२-४२७०५२०१/०२

फॅक्स क्र.: ०२२-६६९४४०५७

सीआयएन: एल७०१२०एमएच१९८५पीएलसी०३७०१७

१६.०२.२०२२ रोजी प्रकाशित कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांच्य

सौम्यिकृत इपीएस ४३.०४ च्या ऐवजी (४३.०४) असे नम्

हरण्यात आले होते, कृपया नोंद घ्यावी.

२०२२ राजा प्रकाशित कपनाच्या विताय निष्कर्षाच्य , ज्यामध्ये काही टायपिंगच्या चुका झाल्या आहेत ''अनन्य साधारण बाबीपूर्वी आणि नंतर मुलभूत् आणि

लिलाव विक्रीचे

तिकाण तारीख

आणि वेळ

बँक लि. ९ वा मजला,

रेक्नीप्लेक्स-। वीर

सावरकर, प्लायओव्हर

लगत, गोरेगाव

(पश्चिम), मुंबई -

दिनांक

२२.०३.२०२२

वेळ : स. ११.००

किंमत

2.20

करोड

9.90

करोड

एकुण

रक्कम

२,९६,२६,३२१/-

३०.०३.२०२१

रोजीप्रमाणे +

त्यावरील

पुढील

व्याज

दि. १७ फेब्रुवारी, २०२२ पॅराडीगम लॉ असोसिएटसकरिता सही/-श्री. राज अगरवाल

भागीदार

जाहीर सुचना

दिनांक : १६.०२.२०२२

सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मंबई खंडपीठ इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड,

२००६ च्या प्रकरणा सी.पी. क्र. (आयबी) १०४५ (एमबी) सन

स्टेट बँक ऑफ इंडिया

विरूद्ध यश ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड

...कॉर्पोरेट कर्जदार/उत्तरवार्द

रोजी कॉर्पोरेट कर्जदार/उत्तरवादींच्या विरोधात कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस सुरू वरील नावाचे याचिकाकर्ता/अर्जदारांद्वारे दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये कॉर्पोरेट कर्जदा यश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना सचना जार्र करण्यात आली.

एनसीएलटी, मुंबई यांनी वृत्तपत्र प्रकाशनाच्या मार्गाने वरील नावाच्या कॉर्पोरेट कर्जदारांवर सूचना बजावण्यांचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यक्तीशः किंवा यथायोग्य माहिती असलेल्या वकीलांमार्फत सन्माननीय न्यायालयासमोर हज राहणे याद्वारे आवश्यक आहे, कसूर केल्या योग्य

याचिकाकर्ता/अर्जदारांकरीता वकील

जाहीर सूचना

करण्यासाठी इच्छुक आहेत.

कोणत्याही व्यक्ती/क्तींना कोणतेही हक, नामाधिकार, हितसंबंध, दावा, आक्षेप कोणत्याही स्वरूपात असल्यास, याखाली परिशिष्टात वर्णिलेल्या परिसरासंदर्भात विक्री स्वरूपात, अदलाबदल. सुविधाधिकार, हितसंबंध, शेअर, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, भाडेपट्टा, लिव्ह अँड लायसन्स, वारसाहक्क, कब्जा, धारणाधिकार, जप्ती, प्रक्रिया, वाद, कुटुंब व्यवस्थापन/मांडणी, कायद्याच्या आदेशाद्वारे वा हुकूमनाम्याद्वारे वा अन्य स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ११, फ्री प्रेस हाऊस, १ ला मजला, २१५, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई - ४०००२१ येथे सदर तारखेपासून १४ दिवसात सूचित करण्याची विनंती आहे. कसूरवार ठरल्यास, अशा व्यक्ती/क्तींचा दावा/वे असल्यास, अधित्याग केल्याचे आणि/वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि आमचे अशील व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया

(१) व्यावसायिक परिसर असा क्र. ४०१ मोजमापित १७०.९६ चौ. मी. बरोबरीत १८४०.२१ चौ. फूट (रेरा चटई क्षेत्र) (एमसीजीएम चटई क्षेत्र हे १६७.६० चौ. मी. साधारणपणे बरोबरीत १८०७.२८ चौ. फूट) आणि (२) व्यावसायिक परिसर असा क्र. ४०२ मोजमापित २६६.०४ चौ. मी. बरोबरीत २२६३.६५ चौ. फूट (रेरा चटई क्षेत्र) (एमसीजीएम चटई क्षेत्र हे २६२.४० चौ. मी. साधारणपणे बरोबरीत २८२४.४७ चौ. फूट), दोन्ही ज्ञात इमारत ''केमको हाऊस'' मधील ४ थ्या मजल्यावर, सदर इमारतीच्या बेसमेंटमधील एक कार पार्किंग जागेसह आणि लिफ्ट लॉबी एरियाज, स्थित आहे दादाभाई नवरोजी रोड (पूर्वोक्त ज्ञात हॉर्नबाय रोड) आणि रेव्हलिन स्ट्रीट मुंबईच्या फोर्ट शहरातील आणि जिमनीवर असा सी.एस.क्र. १३९६ हा फोर्ट विभागाचा, लाफ्टन्स सर्व्हे क्र. १/८४६६, कलेक्टर जुना क्र. ५७, नवा क्र. १५९९२ आणि स्ट्रीट क्र. २६, डॉ. दादाभाई नवरोजी रोड आणि स्ट्रीट क्र. २/८, रेव्हलिन स्ट्रीट मुंबई शहराच्या जिल्हा आणि उपजिल्हा

सदर दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ सही/-

चेंबूर शाखा: १०१ आणि १०२, पहिला मजला, प्लॉट क्र. ४बी, प्युअर गोल्ड इमारत, एन जी आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००५१ द्र.: ०२२-२५२२४६२७, (सी) २५२२४६९१ ईमेल: cb15009@canarabank.com

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना ६० दिवसांची सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी कॅनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) वाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम अदा करण्यासाठी येथील खालील सुचीबध्द कर्जदार/हमीदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सुचना जारी केली होती. वरील संबंधात सदर कर्जदार/हमीदार/गहाणदारांद्वारे निष्पादित केलेला कर्ज करार आणि काहि असल्यास इतर दस्तावेज/लिखित सहवाचता वसूली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील नमूद संबंधित तारखेपासून सदर मागणी सूचनेतील तपशिलनुसार संविदात्मक दराने पुढील व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर येथे खालील नमुद केलेली रक्कम सदर सूचना प्रसिष्टी तारखेपासून ६० दिवसात कॅनरा बँकेला अदा करण्यासाठी

अ.	कर्जदार/हमीदार/कायदेशीर	शाखा	खाते क्रमांक	सूचना जारी केल्याच्या तारखेस एकूण थकबाकी (काहि असल्यास जमा आणि खर्चाच्या निव्वळ)	मागणी सूचना तारिख	तारण मत्ता/स्थावर मिळकतींचे वर्णन	
क्र.	वारस/कायदेशीर प्रतिनिधी/ गहाणवटदाराचे नाव		घेतलेली सुविधा			=	
			नोंदविलेले व्याज		एनपीए तारीख		
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)	
१	बापू चंदू हातेकर आणि	चेंबूर	५०८२९७३०००००२४	रु. ४,९४,६२४.०५ तारखेरोजीस	२०.०४.२०२१	बापू चंदू हातेकर यांच्या नावे फ्लॅट क्र. २१७, २रा	
	मनिषा बापू हातेकर	•	गृह कर्ज	त्यासह पुढील व्याज		मजला, बी३, एक्सरबिया, वांगणी-पश्चिम, रायगड,	
			६,७६,०००.००		३०.०१.२०२१	महाराष्ट्र-४१०२०१	
?	फ्रान्सिस पीटर फर्नांडिस आणि चेंबूर मुख्ती बालन	चेंबूर	५००९७२००००६६१	रु. ५,३०,६४९.८८ तारखेरोजीस त्यासह पुढील व्याज	१५.०४.२०२१	फ्रान्सिस पीटर फर्नांडिस यांच्या नावे फ्लॅट क्र. सी-	
			गृह कर्ज			१२, हिमाचल को-ऑपरेटिव्ह हाऊ. सो. लि., प्लॉ	
			१०,२२,०००.००		३०.०१.२०२१	क्र. २२, सेक्टर-१७, नवी मुंबई, ठाणे	
3	बसंत कुमार मिश्रा आणि चें बबिता बसंत मिश्रा		५००९७७३००००१३	रु. ६,०४,७३०.०० तारखेरोजीस त्यासह पुढील व्याज	२०.०४.२०२१	बसंत कुमार मिश्रा यांच्या नावे फ्लॅट क्र. १०२, मार्स्त टॉवर को-ऑप. हाऊ. सोसा. लि., प्लॉट क्र. ९	
			गृह कर्ज				
			१०,००,०००.००		३०.०१.२०२१	सेक्टर-५, कामोठे, नवी मुंबई: ४१०२०९	
У	दत्तू हिरालाल गाडे आणि	दत्तू हिरालाल गाडे आणि चेंबूर ५०८२९८	५०८२९८३०००००४६	रु. ८,८०,५७५.७४ तारखेरोजीस	२७.०४.२०२१	दत्तू एच गाडे यांच्या नावे ३१०, ३रा मजला, विंग सी,	
	संतोष दत्तू गाडे		गृह कर्ज	त्यासह पुढील व्याज		इमारत क्र. आर २ स्वप्नास्कर सीएचएस लि	
			9,00,000.00		३१.०३.२०२१	एमएमआरडीए कॉलनी, सीटीएस क्र. ३०१ १०२१ए, भांडुप-पश्चिम, नाहूर, मुंबई-४०००७८	
ų	नरेंद्र दयालाल सेठ, चेंबूर रेखा नरेंद्र सेठ आणि तोरल केतन सेठ	चेंबूर	५००९७७३००००६५१	रु. ४,१५,७५८.१३ तारखेरोजीस	२०.०४.२०२१	श्री नरेंद्र दयालाल सेठ, श्रीम. रेखा नरेंद्र सेठ यांच्या	
			गृह कर्ज	त्यासह पुढील व्याज		नावे १/५२ जय पारस को-ऑप. हाऊ. सोसा. लि.,	
			७,९३,०००.००	1	08.83.3030	९० फूट रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०००७७	

रैंच्याजाचा दर – सुविधा मंजुरीच्या वेळचा आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन.

कर्जदार/हमीदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे.

हमे /व्याज/मुद्दल कर्जाचा परतावा न केल्यामुळे खाते हे रिझर्व्हं बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रकाना (जी) मध्ये नमूद तारखेस नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही रकाना (जी) मध्ये नमुद तारखेस वरील सुविधेच्या अंतर्गत संपूर्ण थकबाकीसह एकत्रित व्याज आणि इतर थकीत प्रभाराची मागणी/परत मागवित आहोत. आम्ही रकाना (जी) मधील तारखेस हमीला आवाहन करीत आहोत. बँकेला थकीत रक्कम ही संपूर्ण प्रदानापर्यंत पुढील व्याजासह रकाना (ए) मध्ये (यानंतर ''तारण कर्ज'' असा उल्लेख) नमूद केलेली आहे. वरील सुविधेच्या अंतर्गत थकबाकी सुरक्षित करण्यासाठी कर्जदार/गहाणबटदार यांनी रकाना (एच) मध्ये नमूद कती/मताच्या संदर्भात इतर बार्बीसह तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत. आम्ही याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून ६० **दिवसात (साठ दिवसात)** संपूर्ण प्रदानापर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याजासह रकाना (एफ) मध्य ामूद केलेली रक्कम अदा करण्यासाठी कर्जदार, हमीदार यांना याद्वारे बोलाविणे करीत आहोत.

हसूर केल्यास कायद्यान्वये उपलब्ध बँकेचे इतर हक वापरण्याच्या व्यतिरिक्त बँक **सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाग्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर** '<mark>ॲक्ट'' असा उक्रेख</mark>) च्या कलम १३(४) अंतर्गत दिल्यानसार कोणत्याही किंवा सर्व अधिकाराचा वापर करण्यास इच्छक आहे. बँकेदारे सक्तवसली करण्यासाठी इच्छक तारण मत्ता आणि जर कर्जदार/गहाणवटदार यांनी तारण कर्ज प्रदान केले नाही त्यांचा तपशिल रकाना (एच) मध्ये नमूद्र केलेला आहे. कर्जदार/गहाणवटदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेट्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरत्द्रींकडे वे**धण्यात येत आहे**. कृपया सूचना घ्यावी की, ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर कर्जदार/गहाणवटदार बँकेच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय वरील उल्लेखित कोणतीही तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने (कामकाजाचा सर्वेसाधारण भाग वगळन) हस्तांतर करू शकत नाही, कर्जदार/गहाणवटदार यांना ही सद्धा सचना देण्यात येते की सदर ॲक्ट अंतर्गत सदर वैधानिक निशेधाज्ञा /प्रतिबंधाचे कोणतेही हा एक गन्हा आहे. हर कोणत्याही कारणामुळे तारण मत्ता व्यवसायाच्या ओघात विकली गेली किंवा भाडेपट्ट्याने दिली तर विक्री प्रक्रिया किंवा वसुल झालेली रक्कम बँकेकडे भरणा/जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार/गहाणवटदार यांनी अशी ोकड/उत्पन्नाचा योग्य हिशोब ठेवायचा आहे. **आम्ही इतर तारण मत्तांच्या सक्तवसुलीचा आमचा हक्र राखून ठेवत आहोत**. कृपया सदर सूचनेच्या अंतर्गत मागणीचे पालन करावे आणि सर्व अप्रिय घटना टाळाव्यात. अनुपालन । केल्यास आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि कर्जदार/गहाणवटदार हे सर्व खर्च आणि परिणामांकरिता जबाबदार राहतील.

सदर सुचना ही डीआरटी/न्यायालय, जसे असेल तसे यांचेसमोर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी बँकेला बाधा येऊ न देता जारी केली आहे. सदर सुचना ही डीआरटी/न्यायालयासमोर प्रलंबित

खटला / वादामधील बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता जारी केली आहे. कॅनरा बँक करिता

सांकेतिक कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड

ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त

अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या 🕫 दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात थेते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात

आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर, ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर

रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४.

प्राधिकृत अधिकारी

२०२१

..याचिकाकर्ता/अर्जदाः

सूचना घ्यावी की आयबीसी २०१६ च्या कलम . अन्वये याचिका/अर्ज हा १८.१०.२०२१ करण्यासाठी एनसीएलटी, मुंबई खंडपीठासमोर

की, दि. ८.०२.०२२ रोजीच्या आदेशाद्वारे कॉर्पोरेट कर्जदारांनी ०४.०४.२०२२ रोजी तो आदेश मंजर करण्यात येईल.

दिनांक १७.०२.२०२०

थोड्र लॉ असोसिएटस् करिता

सूचना घ्यावी की, आमचे अशील हे सर्व बोजांपासून मुक्त आणि स्वच्छ आणि पणनयोग्य नामाधिकार यासह याखाली रेशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या परिसरातील सर्व त्यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध रोमेल रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून खरेदी

करण्यात येईल.

परिशिष्ट

नोंदणीत.

मुर्तझा एच. काचवाला भागीदार आर्गस पार्टनर्स सॉलिसिटर्स आणि वकील

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक कब्जाची तारीख तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रु.) किशन सिंग राजपूत आणि शॉप नं ई ०३, बिल्डिंग क्र. १६, पंतन सिनर्जी, एकता पार्क विले जुन १८, २०२१ विरार शंकर देवी-जवळ, ग्लोबल सिटी, विरार पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे- ४०१ ३०३/ २३,०५,८४६.००/ रलबीव्हीआरआर००००५१८५८३० ११ फेब्रुवारी, २०२२ फ्लॅट क्रमांक ३०४, तिसरा मजला, बिल्डिंग क्र. ई सी १५६, जून १९, २०२१ कौशलिया देवी आणि चंदशेखर जे विश्वकर्मा-एव्हरशाईन ट्यं लिप सीएचएस लिमिटेड, एव्हरशाईन सिटी अव्हेन्यर 28,88,883.00/ एलबीएमयुएम००००२९४५६०८ फेज ॥, आचोळे रोड, वसई पूर्व, ठाणे-४०१२०८/ फेब्रुवारी ११ 2022 पार्थ कमार आणि प्रिया कमार-फ्लॅट क्रमांक ३०३. विवा अथर्ववेद सीएचएस लि.. विवा वेदगंगा जुन २५, २०२१ मुंबई कॉम्प्लेक्स. बोलिंज रोड. विरार पश्चिम. ३०३. महाराष्ट. ठाणे-एलबीएमयएम००००२९७३५५५ 24,48,648.00/ ४०१ ३०३/ फेब्रुवारी ११, २०२२ जून १६, २०२१ रविंद्र लक्ष्मण दळवी आणि फ्लॅट नं. सी-३/४०१, ४ था मजला, सी-३ विंग, बिल्डिंग टाईप पनवेल रजरी रविंट टलवी-सी, प्रभात रेसिडेन्सी सीएचएसएल, स. क्र. ८४बी, विवा कॉलेज २६,६०,२२८.००/-जवळ. गाव बोळिंज, विरार (प), स. क्र. ३५५, हि. क्र. ६ आणि एलबीपीव्हीएल००००२००१९८८ ७, नवीन स. क्र. ७१ बी, महाराष्ट्र, ठाणे- ४०१ ३०३/ फेब्रुवारी ११, २०२२ सागर शंकरन चिनापुल्ली आणि फ्लॅट क्रमांक ए/३०६, "शगुन" स. क्र. ४२३, तिसरा मजला, जून २५, २०२१ शंकरन व्ही चिनापल्ली-गाव बोलिंज, विरार-प., ठाणे, महाराष्ट्र, ठाणे- ४०१ ३०३/ ११ रु. ३,५६,७९५.२८/-फेब्रुवारी. २०२२ एलबीएमयूएम००००११४१६७० फ्लॅट क्र. २०४ आणि २०५, दसरा मजला, ए विंग, राधा रेसिडेन्सी अफ्रोज रजक मेस्त्री आणि इमरान जुन २४, २०२१ लियाकत शेख-१ सीएचएसएल, देशमुख होम्स कॉम्प्लेक्स, कल्याण शिळ रोड, -मुंबई . ३३,५४,२४५.००/ टाटा पॉवर हाऊस जवळ, गोळीवली गाव, कल्याण (पूर्व), जि एलबीकेएलवाय००००२६०७४५५ ठाणे ४२१३०६/ ११ फेब्रुवारी, २०२२ जेमी जोसेफ वर्शीस आणि फ्लॅट क्र. ३०१, तिसऱ्या मजल्यावर, ''श्री हनुमान दर्शन'' म्हणून मे ३०. २०२१ जिपिन जोम द्रॅनियल-ओळखली जाणारी इमारत, को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., स्थित, ह. ३५,१०,६४६.२०/-एलबीएमयुएम००००४८७५२७५ एमआयडीसी रोड, ठाकुर्ली (पूर्व), ता. कल्याण, जुना सर्व्हे क्र १३९, हिसा क्र. ७/ १, नवीन सर्व्हे क्र. १८, मौजे चोले येथील हिसा क्र. ७ (भाग), तालुका कल्याण, जिल्हा- ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका, महानगरपालिका, डोंबिवली विभागाच्या हद्दीत, नोंदणी जि. ठाणे आणि उप-नोंदणी, जि. कल्याण ४२१ २०१ / फेब्रुवारी ११, २०२२ ८. किशोर आर मांजरेकर आणि फ्लॅट नं. २, तळ मजला, शिवायन सीएचएसएल. बळ्रेश्वरच्या सप्टेंबर ०७. २०२१ सीएचएसएल समोर, ९० फूट रोड, चोले, ठाकुर्ली पूर्व, महाराष्ट्र, F. 89.09.090.00/ सुजाता रामचंद्र मांजरेकर-एलबीटीएनई००००५१६२५८१ ठाणे- ४२१२०१/ ११ फेब्रुवारी, २०२२ लक्ष्मीकांत कुंभारे आणि फ्लॅट नं. ४०४, ४था मजला, ए विंग, कोहिनूर प्लाझा जून १९, २०२१ उत्तरा लक्ष्मीकांत कुंभारे-सीएचएसएल, चक्को नाका, कल्याण (पू), स. क्र. ७३/ए हि. क्र. ₹. २,८३,२७४.९०/-एलबीएमयुएम००००१९७०४११ ४/२, महाराष्ट्र, ठाणे- ४२१३०६/ ११ फेब्रुवारी, २०२२ रीतू हरिशचंद्र पुजारी आणि फ्लॅट नं. २०४, दुसरा मजला, ए विंग, गजानन समृद्धी, कहडे जून ०८, २०२१ हरिशचंद्र धरमन पुजारी-गोलावली, कल्याण पूर्व, स. नं. ३३, महाराष्ट्र, ठाणे- ४२१३०६/ रु. ३०,१४,८७८.००/ एलबीकेएलवाय००००४१७९३३४ ११ फेब्रुवारी, २०२२ फ्लॅट नं-१, तळ मजला, "सी" विंग, इमारत क्र. १९, कृंथा ज्योती मनाली सदानंद मांडवकर आणि जुन १०, २०२१ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., सर्व्हे नं. २१४, हिसा नं. सदानंद मांडवकर-र. १४,०८,९७२.००/-एलबीएमयुएम००००३२०५३५२ ३,४,५, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, ठाणे- ४०१३०५/ ११ फेब्रुवारी, २०२२ गिरिष रामचंद्र करमबेलकर आणि फ्लॅट क्र. ६०५, सहावा मजला, इमारत क्र. ई, माउंट व्हर्ट वेस्टा, जून २३, २०२१ गट क्रमांक ४३४, ४३२ आणि ४४०, वरवडे, पुणे-प्राची गिरिष करमबेलकर आणि मुक्ता **रु. ३५,२३,६३६.००/-**विवेक सराफ-४१२११५/फेब्रुवारी ११, २०२२ एलबीपीयुएन००००४९७९४४२ एलबीपीयुएन००००४९७९४५० १३. केतन माधव कलकर्णी आणि फ्लॅट क्रमांक ०३. पहिला मजला, कॅसल सिलानो, स. क्र. जन २५, २०२१ पुणे १२४/१, देविका गार्डन, बाणेर, महाराष्ट्र, पुणे-४११०४४/ माधव मोहिनीराज कुलकर्णी-**र. १२,८२,५६०.००**/-एलबीपीयुएन००००१८८६०८१ फेब्रुवारी ११, २०२२ दर्जायादेवी जसवंतसिंग राजपुरोहित फ्लॅट नं. १०२, १ला मजला, ए विंग, स. क्र. ५१५३ १ १०२ १ १ए जुलै ०६, २०२१ आणि जसवंतसिंग रामसिंग १६ सीटीएस ५१५० शंकेश्वर पॅलेस, पिंपरी, महाराष्ट्र, पुणे-**रु. ७,६०,६१३.००/-**राजपरोहित-४११०१८/ ११ फेब्रुवारी, २०२२ एलबीपीयुएन००००४९३०७७६ फ्लॅट क्र. ०३, पहिला मजला, ''शिवरत्न अपार्टमेंट'' सिटी सर्व्हें लक्ष्मीना बाबूलाल राम आणि जुलै ०३, २०२१ बाबूलाल विकल राम-क्र. ११८५, गाव पिंपळे येथे स्थित निलख तालुका हवेली जि. पुणे, **इ. २४,०६,४२४.००/** एलबीपीयुएन००००३९३३४०० महाराष्ट्र पुणे-४११०२७./ ११ फेब्रुवारी, २०२२ एलबीपीयुएन००००३९३३३९१ रामचंद्र रमेश जाधव आणि जयश्री न्लॅट क्र. ४०२, चौथा मजला, साई मिरॅकल, निगडी सी.एस. क्र. ऑगस्ट ०९, २०२१ १२६ १२६ १ ते १२६ ११ पुणे, महाराष्ट्र, ४११०४४/ फेब्रुवारी **र्ह. १९,३५,२९३.००**/-एलबीपीयुएन००००२३७४७१५ एलबीपीयुएन००००२३७४७१७ १७. विरेंद्र मोतिलाल लोढा आणि फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, प्राईड पॅराडाईज, गाव भांबुर्डा, मॉडेल ऑगस्ट ३०, २०२१ स्मिता विरेंद्र लोढा-कॉलनी रोड, मॉडेल कॉलनी रोड, सी.टी.एस. क्र. १०४२, एफ. पी. रु. ५०,०४,५५४.००/ एलबीपीयुएन००००१९८७१५५ क्रमांक ४५८, सब प्लॉट क्र. ३, ४ आणि ५, शिवाजीनगर, पुणे महाराष्ट्र ४११००५/ ११ फेब्रुवारी, २०२२ फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, बी विंग, ''ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह अजितकुमार जंगबहाद्र कनोजिया सप्टेंबर १३, २०२१ / आणि सुजित जंगबहाद्र कनोजिया-हाउसिंग सोसायटी लि.'' प्लॉट क्र. ७९, ७९-बी, टीपीएस ॥, एलबीएमयुएम००००५२३८२१५ कस्तुरबा रोड क्र. ०५, रेव्हेन्यु गाव कान्हेरी, सिटी सर्व्हे क्र. ४७१ ४७३, प्लॉट क्र. प्लॉट क्र. ७९, ७९-बी, टीपीएस ॥, तालुका बोरिवली-पूर्व, महाराष्ट्र, मुंबई- ४०००६६./ फेब्रुवारी ११,

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

दिनांक: फेब्रुवारी १७, २०२२ स्थळ : महाराष्ट्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड

१८) संभाव्य बोलीदार तारण मत्तांचे निरीक्षण **०४.०३.२०२२ रोजी स. ११.०० ते दु. ०२.०० दरम्यान** करू शकतील. १९) इच्छुक बोलीदार **श्री. स्वतंत्रकुमार मिश्रा, प्राधिकृत अधिकारी यांच्याशी मोबाईल क्र. ९८१९०५२८६५** वर कार्यालयीन वेळेत (स. १०.०० ते सं. ६.००) संपर्क साधू शकतात. दिनांक : १७.०२.२०२२ ठिकाण: मुंबई

१५) बोलीदार/निविदाकार/प्रस्तावकर्त्यांनी त्यांच्या पुढील प्रस्तावांना रु. ५०,०००/ – (रुपये पन्नास हजार मात्र) च्या पटीत वाढवावेत.

प्राधिकृत अधिकारी स्वतंत्रकुमार मिश्रा आरबीएल बँक लि.